



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

वार्षिक लेखा अहवाल २०२१-२०२२

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

ANNUAL ACCOUNTS REPORT 2021-2022



SOLAR ENERGY



WIND ENERGY



NUCLEAR ENERGY



HYDRO ENERGY



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई

वार्षिक लेखे सन २०२१-२२

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल	१-३
ताळेबंद	४
उत्पन्न व खर्च लेखा	५
ताळेबंदाचा भाग असलेल्या अनुसूची	६-१४
आय-व्यय लेखा	१५-१७
लेखाविषयक टिपण्या	१८-२०

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाच्या लेख्यांवरील भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल

आम्ही विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १०४ (२) खाली महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (आयोग) दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाच्या सोबत जोडलेल्या ताळेबंदाचे व त्या दिवशी संपलेल्या वर्षाच्या उत्पन्न व खर्च लेख्याचे आणि आय-व्यय लेख्याचे लेखापरीक्षण केले आहे. आर्थिक विवरणपत्रे, ही आयोगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी या आर्थिक विवरणपत्रांच्या संदर्भात लेखापरीक्षणावर आधारित आमचे मत व्यक्त करण्याची आहे.

या स्वतंत्र लेखापरीक्षण अहवालात, केवळ लेख्यांचे वर्गीकरण, उत्तम लेखा प्रथांचे पालन, लेखा मानके आणि प्रकट करण्याचे निकष इ. बाबींच्या घेण्यात आलेल्या लेखा परामर्षावर भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांचे अभिप्राय समाविष्ट आहेत. आर्थिक व्यवहारात कायदे, नियम आणि विनियम (औचित्य व नियमितता) यांची पूर्तता, तसेच कार्यक्षमता-नि-कामगिरीची बाजू इ., यासंबंधीची लेखापरीक्षणातील परिक्षणे, असल्यास, तपासणी अहवाल/ नियंत्रक व महा लेखापरीक्षकांचे लेखापरीक्षण अहवाल, याद्वारे स्वतंत्रपणे पाठविण्यात येतात.

आम्ही लेखापरीक्षणाचे काम भारतात सर्वसाधारणपणे स्विकारण्यात आलेल्या लेखापरीक्षणाच्या मानकांनुसार केले आहे. या मानकांनुसार लेखापरीक्षण करताना, आर्थिक विवरणपत्रात महत्वाच्या बाबींसंबंधी चुकीची माहिती देण्यात आलेली नाही, याबाबतची रास्त ग्वाही मिळेल, अशा रीतीने लेखापरीक्षणाची आखणी करून ते करणे आवश्यक असते. लेखापरीक्षणात, आर्थिक विवरणपत्रात दाखविण्यात आलेले लेखे व उघड होणाऱ्या माहितीसाठी उपलब्ध पुरावे नमूना तत्वावर तपासणे, हा लेखापरीक्षणाचा एक भाग आहे. तसेच वापरण्यात आलेली लेखा तत्वे आणि व्यवस्थापनाने महत्वाच्या बाबींसंबंधी केलेले अंदाज पडताळून पाहणे व आर्थिक विवरणपत्रांवरून स्पष्ट होणाऱ्या एकूण आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे, या बाबींचा देखील लेखापरीक्षणात समावेश होतो. आम्ही व्यक्त केलेल्या मतांसाठी आमच्या लेखापरीक्षणात वाजवी आधार आहे, असा आमचा विश्वास आहे.

आमच्या लेखापरीक्षणावर आधारित, आम्ही असे नमूद करतो की :-

- (एक) आमच्या ज्ञान व विश्वासानुसार, लेखापरीक्षणाच्या प्रयोजनासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती व स्पष्टीकरणे, आम्ही प्राप्त करून घेतली आहेत.
- (दोन) या अहवालात हाताळण्यात आलेले ताळेबंद, उत्पन्न व खर्च लेखा आणि आय-व्यय लेखा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (लेखे ठेवणे) नियम, २०११ मध्ये आयोगाने मान्यता दिलेल्या नमुन्यामध्ये तयार करण्यात आले आहेत.
- (तीन) आम्ही लेखा पुस्तकाच्या केलेल्या तपासणीवरून दिसून येते की, आमच्या मते कायद्याप्रमाणे आवश्यक असणारी योग्य ती लेखा पुस्तके व अन्य संबंधित अभिलेखे, आयोगाने ठेवले आहेत.
- (चार) जोडपत्रातील आमच्या निरीक्षणाच्या अधीन राहून, आम्ही असे नमूद करतो की, या अहवालातील ताळेबंद, उत्पन्न व खर्च लेखा आणि आय-व्यय लेखा हे लेखा पुस्तकांशी जुळतात.
- (पाच) आमच्या मते आमच्या माहितीनुसार आणि आम्हास देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, सदर आर्थिक विवरणपत्रांसह लेखा धोरणे आणि लेख्यांवरील टिपण्या, आणि लेखापरीक्षण अहवालासोबतच्या जोडपत्रात उल्लेखलेल्या अन्य बाबींच्या अधीन राहून, भारतात सर्वसाधारणपणे स्विकारण्यात आलेल्या लेखा धोरणांना अनुसरून सत्य व रास्त माहिती देतात :-
 - अ) ताळेबंदाच्या संदर्भात - आयोगाच्या ३१ मार्च, २०२२ रोजीच्या स्थितीबाबत;
आणि
 - ब) उत्पन्न व खर्च लेख्याच्या संदर्भात - ३१ मार्च, २०२२ रोजी संपणाऱ्या वर्षाअखेर खर्चापेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नासंबंधात.

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे

करिता व त्यांच्या वतीने,

सही/-

(आर. थिरुपथी व्यंकटस्वामी)

महालेखापाल

(लेखापरीक्षण)-२ महाराष्ट्र

दि. २४/०२/२०२३

ठिकाण : मुंबई

परिशिष्ट

१. अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा पुरेशी असल्याबाबत

लेखापरीक्षणात असे आढळून आले की, आयोगाकडे अंतर्गत लेखा परीक्षण व्यवस्था नव्हती.

२. अंतर्गत आर्थिक नियंत्रण यंत्रणा पुरेशी असल्याबाबत

अंतर्गत आर्थिक नियंत्रण यंत्रणा ही आयोगाच्या कामकाजाची व्याप्ती व स्वरूपाला अनुसरून व पुरेशी आहे.

३. स्थिर मत्तांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची यंत्रणा

३१ मार्च, २०२२ पर्यंत स्थिर मत्तांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली नव्हती.

४. वस्तुसूचीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची यंत्रणा

नियामक आयोग असल्यामुळे हे लागू नाही.

५. वैधानिक देय रकमांच्या प्रदानातील नियमितपणा

आयोग सर्वसाधारणपणे आय-कर आणि वस्तु व सेवा करासह (जीएसटी) अन्य वैधानिक देय रकमांचा भरणा नियमितपणे करीत आहे.

वरिष्ठ लेखापरीक्षण अधिकारी / तांत्रिक कक्ष

परिशिष्ट

नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या अभिप्रायांना उत्तरे

अनु. क्र.	प्रमुख अभिप्राय	आयोगाची उत्तरे
१.	अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा पुरेशी असल्याबाबत लेखापरीक्षणात असे आढळून आले की, आयोगाकडे अंतर्गत लेखा परीक्षण व्यवस्था नव्हती.	आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचे प्रस्तावित आहे.
२.	अंतर्गत आर्थिक नियंत्रण यंत्रणा पुरेशी असल्याबाबत अंतर्गत आर्थिक नियंत्रण यंत्रणा ही आयोगाच्या कामकाजाची व्याप्ती व स्वरुपाला अनुसरून व पुरेशी आहे.	वस्तुस्थिती
३.	स्थिर मत्तांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची यंत्रणा ३१ मार्च, २०२२ पर्यंत स्थिर मत्तांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली नव्हती.	आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये स्थिर मत्तांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे प्रस्तावित आहे.
४.	वस्तुसूचीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची यंत्रणा नियामक आयोग असल्यामुळे हे लागू नाही.	वस्तुस्थिती
५.	वैधानिक देय रकमांच्या प्रदानातील नियमितपणा आयोग सर्वसाधारणपणे आय-कर आणि वस्तु व सेवा करासह (जीएसटी) अन्य वैधानिक देय रकमांचा भरणा नियमितपणे करीत आहे.	वस्तुस्थिती

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेरचा ताळेबंद

(रक्कम रुपयांत)

कॉर्पस/भांडवल निधी आणि दायित्वे	अनुसूची	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
१. कॉर्पस/भांडवल निधी	१	२,१९८,८८५,३५६	२,१२०,०९१,१०२
२. राखीव व शिल्लक निधी	२	-	-
३. राखून ठेवलेला / दान निधी	३	-	-
४. सुरक्षित कर्जे आणि कर्जाऊ घेतलेल्या रकमा	४	-	-
५. असुरक्षित कर्जे आणि कर्जाऊ घेतलेल्या रकमा	५	-	-
६. चालू दायित्वे व तरतुदी	६	९१,६४०,६९६	८५,०५३,२५०
एकूण		२,२९०,५२६,०५३	२,२०५,१४४,३५२
मत्ता			
१. स्थिर मत्ता	७	२०,७२९,३०२	१९,८७०,१६१
२. गुंतवणुका - (राखून ठेवलेल्या सीईआरसीच्या/ दान निधीतून केलेल्या)	८	-	-
३. अन्य गुंतवणुका	९	३१६,८८३,४८३	-
४. चालू मत्ता, कर्जे व अग्रिम	१०	१,९५२,९१३,२६८	२,१८५,२७४,१९१
५. संकीर्ण खर्च (निर्लेखित किंवा समायोजित न केलेल्या मर्यादेपर्यंत)		-	-
एकूण		२,२९०,५२६,०५३	२,२०५,१४४,३५२

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

ठिकाण : मुंबई,

दिनांक : २४/०२/२०२३

सही/- सही/- सही/- सही/-
सचिव सदस्य सदस्य अध्यक्ष

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचा

उत्पन्न व खर्च लेखा

(रक्कम रुपयांत)

उत्पन्न	अनुसूची	२०२१-२२	२०२०-२१
अनुदान/सबसिडी	११	-	-
शुल्क आणि आकार	१२	२०२,३८४,७५३	२०४,७४४,५४८
गुंतवणुकीवरील उत्पन्न (निधीत वर्ग केलेले राखून ठेवलेल्या/दान निधीतील गुंतवणुकीवरील उत्पन्न)	१३	-	-
स्वामीत्वधन/प्रकाशने इ. वरील उत्पन्न		-	-
मिळालेले व्याज	१४	१०९,६८६,५८४	११३,७७६,५५१
अन्य उत्पन्न	१५	४,१३४,६९३	२,४२४,७२५
अधिक: मागील वर्षातील समायोजन		२५,४४३,८४२	-
उत्पन्नापेक्षा जादा झालेला खर्च (भांडवल निधी लेख्याला वर्ग केलेला)		-	-
एकूण (अ)		३४१,६४९,८७३	३२०,९४५,८२४
खर्च			
आस्थापनाविषयक खर्च	१६	९६,४८८,५५९	८९,२२४,४५९
अन्य प्रशासकीय खर्च इ.	१७	१६५,१४७,०९२	१५९,४१९,८३४
मदत, सबसिडी इ. वरील खर्च		-	-
घसारा	७	४,०३७,८१६	४,४६९,११४
पूर्व कालावधी समायोजन		-	७,६८१,९४०
आय-कर		-	-
चालू वर्षातील खर्चापेक्षा जादा उत्पन्न		७५,९७६,४०६	६०,१५०,४७७
वजा: विशेष राखीव निधीला वर्ग		-	-
वजा: सर्वसाधारण राखीव निधीला/तून वर्ग		-	-
मविनिआ निधीला वर्ग केलेली शिल्लक रक्कम/तूट		७५,९७६,४०६	६०,१५०,४७७
एकूण (ब)		३४१,६४९,८७३	३२०,९४५,८२४

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

ठिकाण : मुंबई,

दिनांक : २४/०२/२०२३

सही/- सही/- सही/- सही/-
सचिव सदस्य सदस्य अध्यक्ष

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

३१ मार्च २०२२ अखेरचा ताळेबंदाचा भाग असलेल्या अनुसूची

अनुसूची - १ : कॉर्पस / भांडवल निधी

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
वर्षाच्या सुरुवातीला असलेली शिल्लक	२,१२०,०९१,१०२	२,०५९,९४०,६२५
अधिक/(वजा): कॉर्पस/भांडवल निधीत वर्गण्या (वांद्रे शाखा)	-	-
अधिक/(वजा): उत्पन्न व खर्च लेख्यामधून वर्ग केलेले नक्त शिल्लक उत्पन्न/(खर्च)	७५,९७६,४०६	६०,१५०,४७७
अधिक : स्थिर मत्तेपोटी समायोजन	२,८१७,८४९	-
वर्ष अखेरची शिल्लक	२,१९८,८८५,३५६	२,१२०,०९१,१०२

अनुसूची - २ : राखीव निधी व शिल्लक निधी

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
१. राखीव भांडवल		
मागील लेख्याप्रमाणे	-	-
अधिक : वर्षातील वाढ	-	-
वजा : वर्षभरातील घट	-	-
२. विशेष राखीव निधी		
मागील लेख्याप्रमाणे	-	-
अधिक : वर्षातील वाढ	-	-
वजा : वर्षभरातील घट	-	-
३. सर्वसाधारण राखीव निधी		
मागील लेख्याप्रमाणे	-	-
अधिक : वर्षातील वाढ	-	-
वजा : वर्षभरातील घट	-	-
एकूण	-	-

अनुसूची - ३ : राखून ठेवलेला / एंडॉमेंट निधी

(रक्कम रुपयांत)

तपशील	निधी - निहाय विभागणी				एकूण	
	निधी अ	निधी ब	निधी क	निधी ड	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
अ) सुरुवातीची निधीतील शिल्लक	-	-	-	-	-	-
ब) निधीत घातलेली भर						
(एक) देणग्या/अनुदान	-	-	-	-	-	-
(दोन) निधीच्या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न	-	-	-	-	-	-
(तीन) घातलेली अन्य भर (तपशील नमूद करावा)	-	-	-	-	-	-
एकूण (अ+ब)	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
क) निधीच्या उद्देशांकरिता विनियोग/खर्च						
(एक) भांडवली खर्च						
- स्थिर मत्ता	-	-	-	-	-	-
- अन्य	-	-	-	-	-	-
एकूण	-	-	-	-	-	-
(दोन) महसुली खर्च	-	-	-	-	-	-
- वेतन, मजुरी व भत्ते इ.	-	-	-	-	-	-
- भाडे	-	-	-	-	-	-
- अन्य प्रशासकीय खर्च	-	-	-	-	-	-
एकूण	-	-	-	-	-	-
एकूण (क)	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
वर्ष अखेरीस नक्त शिल्लक (अ+ब+क)	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

टीप : १) अनुदानाच्या अटींवर आधारित संबंधित शीर्षाखाली प्रकटीकरण करण्यात येईल.

२) केंद्र/राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी वेगळा निधी म्हणून दाखविण्यात यावा व तो अन्य निधीत समाविष्ट करण्यात येऊ नये.

अनुसूची - ४ : सुरक्षित कर्जे

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
१. केंद्र शासन	-	-
२. महाराष्ट्र शासन	-	-
३. वित्तीय संस्था	-	-
अ) मुदत कर्जे	-	-
ब) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
४. बँका	-	-
अ) मुदत कर्जे	-	-
ब) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
क) अन्य कर्जे (तपशील नमूद करणे)	-	-
ड) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
५. अन्य संस्था व अभिकरणे	-	-
६. ऋणपत्रे व कर्जे	-	-
७. अन्य (तपशील नमूद करणे)	-	-
एकूण	-	-

टीप - एका वर्षात देय होणाऱ्या रकमा

अनुसूची - ५ : असुरक्षित कर्जे

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
१. केंद्र शासन	-	-
२. महाराष्ट्र शासन	-	-
३. वित्तीय संस्था	-	-
४. बँका	-	-
(अ) मुदत कर्जे	-	-
(ब) अन्य कर्जे (तपशील नमूद करणे)	-	-
५. अन्य संस्था व अभिकरणे	-	-
६. ऋणपत्रे व रोखे	-	-
७. मुदत ठेवी	-	-
८. अन्य (तपशील नमूद करणे)	-	-
एकूण	-	-

टीप- एका वर्षात देय होणाऱ्या रकमा

अनुसूची - ६ : चालू दायित्वे व तरतुदी

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
अ. चालू दायित्वे		
१. स्वीकारलेले	-	-
२. संकीर्ण धनको		
(अ) मालासाठी	-	-
(ब) अन्य	६२,६५८	-
३. प्राप्त झालेले अग्रिम (आगाऊ प्राप्त झालेले शुल्क)	१,९१४,०००	३,०००,०००
४. उपार्जित झालेले परंतु देय नसलेले व्याज		
(अ) सुरक्षित कर्जे / कर्जाऊ घेतलेल्या रकमा	-	-
(ब) असुरक्षित कर्जे / कर्जाऊ घेतलेल्या रकमा	-	-
५. वैधानिक दायित्वे		
(अ) थकित झालेली	-	-
(ब) अन्य		
(एक) मविनिआ कर्मचाऱ्यांना देय भ नि नि	-	-
(दोन) वेतनातून वसूल केलेल्या रकमा	३२,२५८	८,८००
(तीन) स्रोतातून वसूल केलेला देय कर	-	-
(चार) कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेला जादा महागाई भत्ता	-	-
(पाच) व्यवसाय कर	-	-
(सहा) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी	-	-
(सात) आयजीएसटी / सीजीएसटी / एसजीएसटी	-	-
(आठ) टीडीएस - आयजीएसटी / सीजीएसटी / एसजीएसटी	-	-
६. एसबीआय मधील चालू खाते	-	-
अन्य चालू दायित्वे (ठेवी)	६५४,५४७	८७४,०१६
अन्य चालू दायित्वे	५,४८१,०८२	१,५२१,८४५
इसारा अनामत रक्कम	७३०,५००	१,०३०,५००
सुरक्षा अनामत	२,६८३,०७५	१,७७२,७९३
एकूण (अ)	११,५५८,१२०	८,२०७,९५४
ब. तरतुदी		
१. करासाठी	४,११५,२६७	-
२. उपदान	२९,३४२,१७६	३०,१६८,९६६
३. वयोमानानुसार निवृत्ती/निवृत्तीवेतन	३८५,४९४	-
४. संचित रजा रोखीकरण	२७,९२५,१८५	२३,७१३,६९४
५. व्यापारी वॉरंटीज/दावे	-	-
६. वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती	-	-
७. अद्याप करावयाचे खर्च	१८,३१४,४५४	२२,९६२,६३६
एकूण (ब)	८०,०८२,५७६	७६,८४५,२९६
एकूण (अ+ब)	९१,६४०,६९६	८५,०५३,२५०

अनुसूची - ७ : स्थिर मत्ता

(रक्कम रुपयांत)

तपशील		एकूण किंमत							धसारा			नक्त किंमत	
वसुलीचा दर	वर्षाच्या सुसुवातीचा खर्च	नाममात्र मूल्यासाठी समायोजन	एकूण	वर्षात झालेली वाढ	वर्षात केलेली झालेली घट	वर्षा अखेरीस खर्च	वर्षाच्या सुसुवातीचा धसारा	पूर्वीच्या वर्षाकरिता अल्प कालावधीची तपसूद	वर्षा अखेरीस एकूण धसारा	वर्षभरा दरम्यानच्या वजावटी	वर्षा अखेरीस एकूण	चालू वर्षाच्या अखेरीस	मागील वर्षाच्या अखेरीस
अ. स्थिर मत्ता													
१. अ) फर्निचर व फिक्स्चर्स	१०%												
रु. ५००० पेक्षा कमी भर	१००%	७३,३२८	७३,३२८	-		७३,३२८	७३,३२८	-	-		७३,३२८	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर		५,२३४,९१४	३,६५२,४४९	३७,७६०		८,९२५,१२३	३,१४४,५५९	३,६१०,५१२	२७८,०७४		७,०३३,१४५	१,८११,९७९	२,०९०,३५५
ब) अंतर्गत नूतनीकरण	१०%	२६,१६०,७०९	२६,१६०,७०९	३२९,९७५	-	२६,४९०,६८४	१४,१४०,९९३		१,६९१,७६१		१५,८३२,७५४	१०,६५७,९३०	१२,०९९,७१६
२. कार्यालयीन साधनसामग्री	१५%	-	-	-									
रु. ५००० पेक्षा कमी भर	१००%	६९,९३६	६९,९३६	३,६५०	-	७३,५८६	६९,४३१		१,३१०	-	७०,७४९	२,८४५	५०५
रु. ५००० पेक्षा जास्त भर		३,८०६,३५३	३,८०६,३५३	७१,६८६	-	३,८७८,०३९	३,२५५,४६४	(२,११७,८४९)	९३७,४४५	-	१,३७५,०६०	२,५०२,९७९	५५०,८८९
३. अ) संगणक/संगणक संबंधित सामग्री	६०%												
रु. ५००० पेक्षा कमी भर	१००%	५१,५३८	५१,५३८		-	५१,५३८	५१,५३८	-	-	-	५१,५३८	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर		१४,९६६,९६१	१४,९६६,९६१	१,२८६,९००	७,८००	१६,२४६,०६१	१२,१०६,४६५	-	६२७,६७५	-	१२,७३४,१४०	३,५११,९२१	२,८६०,४९६
ब) सॉफ्टवेअर्स	६०%												
रु. ५००० पेक्षा कमी भर	१००%	१,९३२	१,९३२	-		१,९३२	१,९३२		-	-	१,९३२	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर		५२,९३८,७४८	५२,९३८,७४८	८०,६५८		५३,०१९,४०६	५२,८२६,९९०	-	८६,८२३	-	५२,९१३,८१३	१०५,५९३	१११,७५८
विवकाहिल ऑटोव्हायर्स परवाना		८७,२६६	८७,२६६	-		८७,२६६	८३,८५१	-	३,४१५	-	८७,२६६	-	३,४१५
४. विद्युत मांडणया	१०%	५,१०६,८८०	५,१०६,८८०	९८,०५६		५,२०४,९३६	३,१५१,७९४		२७३,०९६	-	३,४७८,८९०	१,७८०,०४६	१,९५५,०८६
५. वाचनालयातील पुस्तके	६०%												
रु. ५००० पेक्षा कमी भर	१००%	५०६,९४३	५०६,९४३	१,७९६		५०८,६५९	५००,५०८	-	३,७६५	-	५०४,२७३	४,३८६	६,४३५
रु. ५००० पेक्षा जास्त भर		१,४५६,०८१	१,४५६,०८१	७,१३०		१,४६३,२११	१,४४९,५१३	-	१०,८३१	-	१,४५९,३४४	१०,८६७	१४,५६८
६. अन्य स्थिर मत्ता	१५%												
अ) वातानुकुलीत यंत्रे		-	-	-		-	-	-	-	-	-	-	-
ब) दूरध्वनी उपकरणे		-	-	-		-	-	-	-	-	-	-	-
रु. ५००० पेक्षा कमी भर	१००%	२७,४५८	२७,४५८	-		२७,४५८	२७,४५८	-	-	-	२७,४५८	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर		१,४७२,९१३	१,४७२,९१३	१२७,४४०		१,६००,३५३	१,२६९,७३९	-	८०,१२७	-	१,३४९,८६६	२५०,४८७	२०३,१७४
क) दूरध्वनी आणि इ.बी.पी.एस. यंत्रणा		८८३,६३२	८८३,६३२	-		८८३,६३२	८२९,८६८	-	४३,४४६	-	८७३,३६४	१०,२६८	५३,७६४
चालू वर्षाची एकूण		११२,८४५,५९२	३,६५२,४४९	२,०४४,९७१	७,८००	११८,५३५,२१२	९२,९७५,४३१	७९२,६६३	४,०३७,८१६	-	९७,८०५,९१०	२०,७२९,३२०	१९,८७०,१६१
ब. चालू कामात गुंतलेले भांडवल		-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
एकूण		११२,८४५,५९२	३,६५२,४४९	२,०४४,९७१	७,८००	११८,५३५,२१२	९२,९७५,४३१	७९२,६६३	४,०३७,८१६	-	९७,८०५,९१०	२०,७२९,३२०	१९,८७०,१६१

अनुसूची - ८ : राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेली गुंतवणूक

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
१. शासकीय रोख्यांमध्ये	-	-
२. अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये	-	-
३. सम-भाग	-	-
४. ऋणपत्रे व रोखे	-	-
५. उप-कंपन्या व संयुक्त प्रकल्प	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
एकूण	-	-

अनुसूची - ९ : अन्य गुंतवणूक

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
१. शासकीय रोख्यांमध्ये	३१६,८८३,४८३	-
२. अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये	-	-
३. सम-भाग	-	-
४. ऋणपत्रे व रोखे	-	-
५. उप-कंपन्या व संयुक्त प्रकल्प	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
एकूण	३१६,८८३,४८३	-

अनुसूची - १० : चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ.

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
अ. चालू मत्ता		
१. संकीर्ण ऋणको		
(अ) सहा महिन्यांहून अधिक काल थकित असलेली कर्जे	-	-
(ब) अन्य	-	-
२. रोख शिल्लक (चेक्स/डिमांड ड्राफ्ट्स व इम्प्रेस्टसह)	५७,६७३	२४,४०८
३. बँक शिल्लक		
(अ) अनुसूचित बँकांमधील		
- चालू खात्यामधील (एसबीआय)	१२,९४०	१७,०७६
- ठेव खात्यामधील	१,७६५,५५८,०८७	२,०१७,९२९,४६०
- बचत खात्यामधील (एसबीआय शुल्क व परिव्यय वसुली)	३०,५३९,२८६	२४,७८८,६२९
(ब) अनुसूचित नसलेल्या बँकांमधील		
- चालू खात्यामधील	-	-
- ठेव खात्यामधील	-	-
- बचत खात्यामधील	-	-
४. पोस्ट ऑफिसमधील बचत खाती	-	-
५. स्रोतातून वसूल केलेला कर	२२,७२१,८२३	१६,१२९,२८२
एकूण (अ)	१,८१८,८८९,८०८	२,०५८,८८८,८५५

अनुसूची - १० : चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ. (पुढे चालू)

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी	३१ मार्च, २०२१ रोजी
ब) कर्जे, अग्रिम आणि अन्य मत्ता		
१. कर्जे		
(अ) कर्मचारी	१५,५५०,२७१	१७,६५७,६३३
(ब) कंपनीसारखी कार्ये/उद्दिष्टे असणाऱ्या अन्य कंपन्या	-	-
(क) अन्य	१,३५०	१,३५०
२. रोखीने किंवा वस्तुरूपाने वसूल करावयाचे अग्रिम आणि अन्य रकमा		
(अ) भांडवल खात्याशी संबंधित	-	-
(ब) आगाऊ अदा केलेले	-	-
(क) अन्य	२१,८५४,२२७	१७,१२७,०३३
(ड) वेतनातून वसूली	-	१७,९४०
३. उपार्जित झालेले उत्पन्न		
(अ) राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेल्या गुंतवणूकींवरील	-	-
(ब) अन्य गुंतवणूकींवरील	८०,५४९,५२९	८०,८७१,९६५
(क) कर्जे आणि अग्रिमांवरील	११,६८८,०८३	९,९१३,११९
(ड) येणे असलेले वार्षिक परवाना शुल्क	-	७९६,२९७
(इ) अन्य	४,३८०,०००	-
४. दाव्यांच्या येणे असलेल्या रकमा	-	-
एकूण (ब)	१३४,०२३,४६०	१२६,३८५,३३६
एकूण (अ+ब)	१,९५२,९१३,२६८	२,१८५,२७४,१९१

अनुसूची - ११ : अनुदान / सबसिडी (रद्द न करता येण्याजोगे प्राप्त अनुदान/सबसिडी)

(रक्कम रुपयांत)

तपशील	२०२१-२२	२०२०-२१
१. केंद्र शासन	-	-
२. राज्य शासन	-	-
३. शासकीय अभिकर्ते	-	-
४. संस्था/कल्याणकारी संस्था	-	-
५. आंतरराष्ट्रीय संस्था	-	-
एकूण	-	-

अनुसूची - १२ : शुल्क व आकार

(रक्कम रुपयांत)

तपशील	२०२१-२२	२०२०-२१
१. सुरुवातीच्या परवान्याचे शुल्क	-	-
२. वार्षिक परवान्याचे शुल्क	१८८,४०१,१०२	१८८,४५०,००२
३. वीज व्यापारी परवान्याचे शुल्क	-	-
४. तपासणी शुल्क	-	-
५. दस्तावेजचे शुल्क	५,४१५	१०,९२६
६. वार्षिक कामगिरीच्या आढाव्याचे शुल्क	-	-
७. माहितीचा अधिकार कायद्याखाली शुल्क	४५०	२,९२६
८. वार्षिक परवाना शुल्क विलंबाने भरण्यासाठीचा दंड	२२,७८७	१,९९८,७२६
९. अर्ज दाखल करण्याचे शुल्क	१३,९५५,०००	१५,०८१,९६८
१०. वीज दर निश्चितीकरणासाठी शुल्क	-	-
एकूण	२०२,३८४,७५३	२०४,७४४,५४८

टीप-महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (शुल्क व आकार) विनियमांमध्ये विहित केलेल्या दराने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रत्येक अर्जासाठी शुल्क व आकार भरावे लागतील.

अनुसूची - १३ : गुंतवणुकांपासूनचे उत्पन्न

(निधीमध्ये वर्ग केलेल्या राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेल्या गुंतवणुकांवरील उत्पन्न)

(रक्कम रुपयांत)

तपशील	राखून ठेवलेल्या निधीतून केलेली गुंतवणूक		अन्य-गुंतवणूक	
	२०२१-२२	२०२०-२१	२०२१-२२	२०२०-२१
१) व्याज				
(अ) शासकीय रोख्यांवरील	-	-	-	-
(ब) अन्य रोखे / ऋणपत्रे	-	-	-	-
२) लाभांश				
(अ) सम-भागांवरील	-	-	-	-
(ब) म्युच्युअल फंड रोख्यांवरील	-	-	-	-
३) भाडे	-	-	-	-
४) अन्य (तपशील द्यावा)	-	-	-	-
एकूण	निरंक	निरंक	निरंक	निरंक
राखून ठेवलेल्या/दान-निधीत वर्ग	निरंक	निरंक	निरंक	निरंक

अनुसूची - १४ : मिळविलेले व्याज

(रक्कम रुपयांत)

मिळविलेले व्याज	२०२१-२२	२०२०-२१
१. मुदत ठेवींवरील		
(अ) शेड्युल्ड बँकांमधील	१०१,६७७,१७१	१११,०९५,२५८
(ब) शेड्युल्ड नसलेल्या बँकांमधील	-	-
(क) दस्तावेजांवर	५,४१७,४५०	-
(ड) अन्य	-	-
२. बचत खात्यांवरील		
(अ) शेड्युल्ड बँकांमधील	२,५९१,९६३	९३९,५४३
(ब) शेड्युल्ड नसलेल्या बँकांमधील	-	-
(क) पोस्ट ऑफिस बचत खाते	-	-
(ड) अन्य	-	-
३. कर्जांवरील		
(अ) कर्मचारी/अधिकारी	-	-
(ब) अन्य	-	-
४. ऋणको आणि अन्य येणे रकमांवरील व्याज	-	१,७४१,७५०
एकूण	१०९,६८६,५८४	११३,७७६,५५१

अनुसूची - १५ : अन्य उत्पन्न

(रक्कम रुपयांत)

अन्य उत्पन्न	२०२१-२२	२०२०-२१
१. मत्तांची विल्हेवाट लावून (अ) मालकीच्या मत्ता (ब) अनुदानातून घेतलेल्या किंवा विना-शुल्क मिळालेल्या मत्ता	- -	- -
२. जुन्या वर्तमानपत्रांची विक्री	-	-
३. स्थिर मत्तेची विक्री	-	-
४. कार्यालयाच्या वाहनांचा वैयक्तिक वापर	-	-
५. संकीर्ण उत्पन्न	२,३००,३०५	२४८,५१४
६. तरतूद केलेली ज्यादा रक्कम परत जमा (रिटर्न बँक)	-	-
७. गृह भाडे भत्त्यावरील व्याज	१,८३४,३८८	२,१७६,२११
एकूण	४,१३४,६९३	२,४२४,७२५

अनुसूची - १६ : आस्थापनाविषयक खर्च

(रक्कम रुपयांत)

आस्थापनाविषयक खर्च	२०२१-२२	२०२०-२१
१. अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते	११,०७५,३६९	५,८५९,८४४
२. अधिकारी व आस्थापनाचे वेतन व भत्ते	७४,५५४,८१८	६९,५९८,८६३
३. बेस्टला वेतनाची प्रतिपूर्ती	-	-
४. निवासी भाडे	१,८५८	-
५. भत्ता	१८०,०००	३५०,२०३
६. अतिकालीन भत्ता	१४६,९२६	३५,४६४
७. वैद्यकीय आणि आरोग्य सेवा सुविधा	२,७४३,६३३	२,३०४,६९१
८. शिकवणी शुल्क	-	-
९. रजा प्रवास सवलत	-	-
१०. कर्मचारी कल्याण खर्च अ) आहारगृह खर्च ब) करमणूक खर्च	- ४८३,७२७ -	- ८९,०८५ -
११. कर्मचाऱ्यांच्या निवृत्ति व निवृत्तीविषयक लाभांवरील खर्च	-	-
१२. निवृत्ती वेतन, उप-दान आणि रजा वेतन वर्गणी	(२४९,६८०)	५,२६४,०३४
१३. भविष्य निर्वाह निधीतील आयोगाचा हिस्सा	६,२८९,७१७	४,७१६,८२६
१४. इडीएलआय मधील आयोगाचा हिस्सा	३०,६७५	३४,६५०
१५. खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी प्रोत्साहने	१,२२९,७७४	९७०,८००
१६. अन्य कोणताही खर्च	१,७४२	-
एकूण	९६,४८८,५५९	८९,२२४,४५९

अनुसूची - १७ : अन्य प्रशासकीय खर्च

(रक्कम रुपयांत)

अ. क्र.	अन्य प्रशासकीय खर्च	२०२१-२२	२०२०-२१
१.	खरेदी	-	-
२.	सल्लागारांवरील खर्च	२४,९२४,९४७	३४,३२७,३५५
३.	विद्युत आकार	६८०,७१२	६८६,५१०
४.	पाणी आकार	१५,६१६	१०,८१५
५.	विमा	-	-
६.	भाडे, दर व कर	८२,२६२,७६७	९२,४४२,०२९
७.	वाहन चालविणे, दुरुस्ती व विमा	३,२९९,७९४	२,३५२,०९५
८.	पोस्टेज, दूरध्वनी व संचार	९०६,६७४	९८३,१३८
९.	प्रवास वाहन खर्च		
	(अ) देशांतर्गत दौरे	५६३,४३६	७१,६८२
	(ब) परदेशी दौरे	-	-
	(क) स्थानिक वाहन	२७,११७	१९,९३९
१०.	सेमिनार/कार्यशाळा व प्रशिक्षणावरील खर्च	७,३७९	-
११.	सदस्यत्व व वर्गणीवरील खर्च	१,०३३,०८०	६२५,९९०
१२.	(विधी) शुल्कावरील खर्च	३८,४७७,४९२	१५,३२०,८५०
१३.	बैठकांवरील खर्च	२९८,३५७	१९,०२९
१४.	वर्तमानपत्रे व नियतकालिके	२१,०३१	(२,४८७)
१५.	अंतर्गत देखभालीवरील खर्च	४,५१०,०४७	५,४७१,२४०
१६.	जाहिरात आणि प्रसिध्दी	१,२३१,३२३	२,६२२,७६९
१७.	मुद्रण, छपाई व झेरॉक्सवरील खर्च	१,९३७,७२३	३४३,७३१
१८.	भाड्यावरील वाहनांचा खर्च	२,३००,३३९	२,४९०,९११
१९.	जाहीर सुनावण्यांवरील खर्च	-	२४०,१३०
२०.	संकीर्ण खर्च	१,८४७,६८४	१,०१६,२४८
२१.	दुरुस्ती व देखभाल		
	(अ) इमारत	-	-
	(ब) यंत्रसामग्री	२६८,४१९	१४९,५९२
	(क) फर्निचर व फिक्स्चरवरील खर्च	-	-
	(ड) दुरुस्ती - अन्य	४७८,२०९	१४५,१९९
२२.	लेखापरीक्षण शुल्क (अंतर्गत लेखापरीक्षण)	-	-
२३.	विद्यावेतनधारी नियामक विश्लेषकांवरील खर्च	-	-
२४.	ग्राहक आधार कक्ष	-	-
२५.	मत्तांच्या विक्रीत झालेले नुकसान	-	-
२६.	लेखापरीक्षण शुल्क (नियंत्रक व महालेखापाल)	५४,९४६	८३,०७०
	एकूण	१६५,१४७,०९२	१५९,४१९,८३४

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता आय-व्यय लेखा

(रक्कम रुपयांत)

आय	चालू वर्ष २०२१-२२	मागील वर्ष २०२०-२१	व्यय	चालू वर्ष २०२१-२२	मागील वर्ष २०२०-२१
१) सुरुवातीची शिल्लक	२,०४२,७५९,५७३	१,९४०,८२९,७४८	१) खर्च		
(अ) रोख शिल्लक	२४,४०८	४८,७०५	(अ) आस्थापना खर्च	९४,४७०,५१३	८२,३०२,६३३
(ब) बँकेतील शिल्लक (एसबीआय)			(१) आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव यांचे वेतन व भत्ते	९,८४५,५४८	६,७२०,६३१
(१) चालू खात्यात	१७,०७६	८३,५५३	(२) अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते	७३,७७९,१२३	६७,९९३,७८२
(२) ठेव खात्यात	२,०१७,९२९,४६०	१,९१८,४९६,१८०	(३) बोनस व मानधन	-	-
(३) बचत खात्यात	२४,७८८,६२९	२२,२०१,३१०	(४) अतिकालिक भत्ता	१३१,६०६	४४,७८४
२) प्राप्त अनुदान	-	-	(५) वैद्यकीय व आरोग्य सेवा सुविधा	२,९५४,७५४	१,९६७,४७८
(अ) महाराष्ट्र शासनाचे अनुदान	-	-	(६) अन्य कोणतीही बाब		
(ब) अन्य स्रोतांकडून (तपशील)			सदस्यांचे निवास भाडे	-	-
भांडवली खर्चासाठी अनुदान	-	-	बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रतिपूर्ती	-	-
महसुली खर्चासाठी अनुदान	-	-	रजा प्रवास सवलत	-	-
३) खालील गुंतवणुकींपासून मिळालेले उत्पन्न			प्रोत्साहने	१,२०५,२०८	९८९,४००
(अ) राखून ठेवलेले /एंडोमेंटचे निधी	-	-	अन्य भत्ते (दूरध्वनी आणि नियतकालिके)	-	-
(ब) स्व-निधी (अन्य गुंतवणुका)	-	-	(७) भ.नि. निधीची वर्गणी	६,१३३,३४६	५,१५६,४६८
४) आयोगाकडील जमा रकमा			(८) अन्य कोणत्याही निधीला वर्गणी	३०,६७५	३४,६५०
(अ) आयोगाने आकारलेले शुल्क	२०१,२९८,७५३	२०४,०३२,०४८	(९) कर्मचारी कल्याण निधी	३९०,२५३	१९५,४४०
(१) सुरुवातीच्या परवान्यासाठी शुल्क	-	-	(१०) कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक मिळणाऱ्या लाभांवरील खर्च	-	-
(२) वार्षिक परवाना शुल्क	१८७,३१५,१०२	१८७,५३६,००२	(११) विद्यावेतनधारी नियामक विश्लेषकांवरील खर्च	-	-
(३) व्यापारी परवान्यासाठी शुल्क	-	-	(ब) अन्य प्रशासकीय खर्च	१६८,२९९,७९९	१६३,८९९,३६९
(४) माहितीच्या अधिकारासाठी शुल्क	४५०	२,९२६	(१) खरेदी	-	-
(५) दस्तवेजासाठी शुल्क	५,४१४	१०,९२६	(२) वाहणावळ खर्च	-	-
(६) वार्षिक कामगिरीच्या आढाव्यासाठी शुल्क	-	-	(३) विद्युत आणि वीज	६८०,७१२	६८६,५१०
(७) तपासणीसाठी शुल्क	-	-	(४) पाणी आकार	१५,६१६	१०,८१५
(८) अर्ज दाखल करण्यासाठी शुल्क	१३,९५५,०००	१५,२८३,४६८	(५) विमा	-	-
(९) नोकरीसाठीच्या अर्जाचे शुल्क	-	-	(६) दुरुस्ती/देखभाल व नूतनीकरण	७२८,६८४	३८७,६९१
(१०) वार्षिक वीज दराच्या आढाव्यासाठी शुल्क	-	-	(७) भाडे, दर व कर	८४,४७१,६२५	७२,६४१,०६९
(११) वीज दराच्या निश्चितीकरणासाठी शुल्क	-	-	(८) वाहने चालविण्यावरील व देखभालीचा खर्च	५,५१८,१४३	४,२५८,४०४
(१२) वार्षिक परवाना शुल्क विलंबाने भरण्यासाठीचा दंड	२२,७८७	१,१९८,७२६	(९) टपाल, दूरध्वनी आणि दूरसंचार	९०९,८१५	८५३,२६९
(ब) प्राप्त व्याज	१०८,७०४,३५८	१४७,०५९,४२०	(१०) छपाई व लेखनसामग्री	१,८२२,२०६	५६४,३७९
(१) बँकेतील ठेवीवर	१०८,७०४,३५८	१४५,३१७,६७०	(११) प्रवास व वाहन खर्च		
(२) कर्मचारी इ.ना दिलेल्या कर्ज व अग्रिमांवरील व्याज	-	-	परदेश प्रवास	-	-
(३) आयकर परताव्यावरील व्याज	-	१,७४१,७५०	देशांतर्गत प्रवास	४८७,५८०	७१,२६६
(क) अन्य उत्पन्न	२,६१३,५७१	३३१,५६६	वाहन खर्च	२९,५६३	१८,४१९
(१) संकीर्ण जमा रकमा	२,६१३,५७१	३३१,५६६	(१२) चर्चासत्रे/कार्यशाळांवरील खर्च	७,३७९	-
			(१३) प्रशिक्षण सत्रांवरील खर्च	-	-
			(१४) वर्गण्यांवरील खर्च	१,०३३,०८०	६२५,९९०
			(१५) शुल्कांवरील खर्च	-	२८,३२०
			(१६) लेखापरीक्षकांचा मोबदला	५४,९४६	८३,०७०
			(१७) आदरातिथ्यावरील खर्च	४,६५८,२१०	५,१६३,४८०
शिल्लक पुढील पानावर	२,३५५,३७६,२५५	२,२९२,२५२,७८२	शिल्लक पुढील पानावर	२६२,७७०,३१२	२४६,२०२,००२

आय	चालू वर्ष २०२१-२२	मागील वर्ष २०२०-२१
मागील पानावरून	२,३५५,३७६,२५५	२,२९२,२५२,७८२
(ड) गुंतवणुका	८,४३०,२००	-
(१) रोखीकृत केलेल्या गुंतवणुकींचे दर्शनी मूल्य	-	-
(२) गुंतवणुकींवरील व्याज	८,४३०,२००	-
५) कर्मचाऱ्यांकडून अग्रिमांची		
वसुली	३,२६१,४१३	७,९९२,४०५
(१) गृहबांधणी अग्रिम	२,१०३,०३६	७,२३५,३४३
(२) मोटर कार/वैयक्तिक संगणक अग्रिम/स्कुटर/मोटर सायकल अग्रिम	-	-
(३) अन्य अग्रिम	-	-
कर्ज हप्ता	-	-
खर्चासाठी अग्रिम	१,०३९,६२७	६७५,८१२
वेतनापोटी अग्रिम	-	-
(४) उत्सवासाठी अग्रिम	११८,७५०	८१,२५०
६) आकस्मिक अग्रिमांची वसुली	-	-
(१) सार्वजनिक बांधकाम विभागाला अग्रिम	-	-
(२) पुरवठादारांना अग्रिम	-	-
(३) अन्य अग्रिम	-	-
७) अन्य ठेवी	५,२३४,६२४	२,०४३,५०९
(१) सुरक्षा अनामत	३१५,२८५	१,१५२,३७१
(२) इसारा अनामत रक्कम	१५२,०००	८००,०००
(३) अन्य कोणत्याही ठेवी	-	-
दूरध्वनी ठेवी	-	-
अन्य ठेवी	४,७६७,३३९	९१,१३८
लघु मुदतीच्या ठेवी	-	-
८) प्रदाने जमा रकमा	७७,१३३,३९०	४९,६६७,७०५
(अ) प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांकडून वसुली	-	-
(ब) परवाना शुल्क	-	-
(क) प्राप्ति-कर परतावा	३९,५५१,२५७	२१,१८२,३४६
(ड) अधिभार	-	-
(इ) जीएसटी	७,३९३,०६१	४,१५३,०९१
(फ) केंद्र सरकारी आरोग्य योजना	-	-
(ग) प्राप्ति-कर (टीडीएस)	२३,३३५,१७९	१८,३९०,२५७
(ह) अन्य कोणतेही	-	-
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी	१९५,०००	३१८,०००
गट विमा योजना	१६,८००	२४,९६०
व्यावसायिक कर	१०४,४००	१०६,८००
मविनिआ कर्मचारी पीएफ	-	-
मधील हिस्सा	६,०७४,५९५	४,९७६,४२२
निवासी भाडे	-	७०२
घरभाडे भत्ता	३५,५३८	६४,१२२
सीएम रिलिफ फंड	२५१,४७२	२५२,०२३
गृहनिर्माण परवाना शुल्क	६८,२२९	९४,५३४
अन्य वसुली	१०७,८५९	१०४,४४८

शिल्लक पुढील पानावर २,४४९,४३५,८८२ २,३५१,९५६,४०१

व्यय	चालू वर्ष २०२१-२२	मागील वर्ष २०२०-२१
मागील पानावरून	२६२,७७०,३१२	२४६,२०२,००२
(१८) व्यावसायिकांचे आकार	६५,१५३,७३९	७४,२०७,१२३
(१९) वर्तमानपत्रे/नियतकालिके	५,२०५	३,७१३
(२०) निर्लेखित केलेली बुडीत रक्कम	-	-
(२१) जाहिरात व प्रसिध्दी	१,१०९,०३९	२,६०२,७६९
(२२) अन्य	-	-
बँक आकार	१८,४३८	-
कार्यालयीन खर्च	४४१,०४७	-
उपकरणांचे भाडे	-	-
वापरून संपणारी कार्यालयीन सामग्री	-	-
जाहीर सुनावण्यांवरील खर्च	-	६९६,७९४
बैठकांवरील खर्च	२९६,२२६	१७,८९०
संगणकांवरील खर्च	-	-
संकीर्ण खर्च	८५८,५४६	९७८,३९९
(२३) ताळमेळ समायोजन लेखा	-	-
२) शुल्काचा परतावा		२०१,५००
३) केलेल्या गुंतवणुका व ठेवी	३२२,०९५,९३९	५३,००४
(अ) गुंतवणुका	३२२,०९५,९३९	-
(१) राखून ठेवलेल्या/एंडोमेंट निधीतून केलेल्या गुंतवणुका	-	-
(२) स्व-निधीतून केलेल्या गुंतवणुका	-	-
(ब) ठेवी	-	-
(१) सुरक्षा अनामत	-	५३,००४
(२) इसारा अनामत रक्कम	-	-
(३) लघु मुदतीच्या ठेवी	-	-
(क) पुरवठादारांना अग्रिम	-	-
४) कर्मचाऱ्यांना अग्रिम	१,८२४,५००	६,५७८,३६३
(१) गृह निर्माण अग्रिम	-	५,४८९,३६३
(२) मोटर कार/वैयक्तिक संगणक अग्रिम/स्कुटर/मोटर सायकल अग्रिम	-	-
(३) उत्सव अग्रिम	६२,५००	१२५,०००
(४) अन्य अग्रिम	-	-
कर्ज हप्ता	-	-
खर्चासाठी अग्रिम	१,७६२,०००	९६४,०००
स्थिर मत्तापोटी अग्रिम	-	-
५) आकस्मिक अग्रिमांची वसुली	-	-
(१) सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला अग्रिम	-	-
(२) पुरवठादारांना दिलेले अग्रिम	-	-
(३) अन्य अग्रिम	-	-
शुल्काचा परतावा	-	-
६) अन्य प्रदाने	६४,२७६,०४१	५४,८३४,३९१
(अ) जीपीएफ/सीपीएफ	-	-
(ब) जीएसटी	७,३९३,०६१	४,५२९,०४९
(क) प्राप्ति-कर (टीडीएस)	४९,९३२,७८२	४३,७६८,२१६
(ड) केंद्र सरकारी आरोग्य योजना	-	-
(इ) पोस्टल विमा योजना	-	-

शिल्लक पुढील पानावर ६५०,९६६,७९२ ३०७,८६९,२६०

आय	चालू वर्ष २०२१-२२	मागील वर्ष २०२०-२१
मागील पानावरून	२,४४९,४३५,८८२	२,३५१,९५६,४०१
९) खर्चाची प्रतिपूर्ती आणि परतावा	४९२,९५४	१,६८८,२४५
(१) व्यावसायिक खर्च	-	-
(२) कार्यालयीन खर्च	-	१७९,५९०
(३) दौरे व प्रवास	-	३,४७८
(४) भाडे, दर व कर	-	-
(५) अन्य खर्च	३३,१८५	२१,६९२
(६) पगार आणि वेतन	४५९,७६९	१,४८३,४८५
१०) स्थिर मत्तांची वसुली	७,८००	४,३८६
(अ) जमीन	-	-
(ब) इमारत	-	-
(क) फर्निचर	-	-
(ड) यंत्रसामग्री आणि उपकरणे	-	४६६
(इ) मोटर वाहन	-	-
(फ) पुस्तके आणि नियतकालिके	-	२२०
(ग) चालू भांडवली कामे	-	-
(ह) अन्य कोणतीही बाब	-	-
कार्यालयीन उपकरणे	-	-
अंतर्गत नूतनीकरण	-	-
संगणक	७,८००	३,७००
दूरध्वनी उपकरणे	-	-
इपीबीएक्स यंत्रणा	-	-
विद्युत संच मांडणी	-	-
एकूण (रुपये)	२,४४९,९३६,६३६	२,३५३,६४९,०३२

व्यय	चालू वर्ष २०२१-२२	मागील वर्ष २०२०-२१
मागील पानावरून	६५०,९६६,७९२	३०७,८६९,२६०
(क) गट विमा योजना	-	-
(ग) अन्य कोणतीही वसुली	-	-
सर्वसाधारण निर्वाह निधी	४१९,६२४	३३३,०००
अन्य वसुली	११७,११६	११६,५९०
व्यावसायिक कर	१०४,४००	८८,८००
मविनिआ कर्मचारी	-	-
भनिनि वर्गणी	५,९३७,९७९	५,३७९,५६३
सीएम रिलिफ फंड	२५१,४७२	२५२,०२३
घरभाडे भत्ता	३५,५३८	६४,१२२
अदत्त दायित्वे	-	-
गट विमा योजना	१५,८४०	२८,३२०
गृहनिर्माण परवाना शुल्क	६८,२२९	१०२,८११
अन्य	-	१७१,८९७
७) अन्य अनामती	१,०४४,७२२	७५६,४६०
(अ) सुरक्षा अनामत	६४४,७२२	-
(ब) इसारा अनामत रक्कम	४००,०००	६००,०००
(क) अन्य कोणतीही अनामत	-	-
टेलीफोन अनामत	-	-
अन्य अनामत	-	१५६,४६०
लघु मुदतीची अनामत	-	-
८) वर्गणी	५४६,७३२	४५०,०००
(अ) निवृत्तीवेतन व उपदान निधी	५४६,७३२	४५०,०००
(ब) राजा वेतन व निवृत्तीवेतन वर्गणी	-	-
(क) अन्य वर्गण्या	-	-
विद्युत लोकपालांना अनुदान	-	-
९) स्थिर मत्तांवरील खर्च	१,२१०,४०५	१,८१३,७३९
(अ) जमीन	-	-
(ब) इमारत	-	-
(क) फर्निचर व फिक्स्चर्स	३६७,७३५	२१,२१६
(ड) यंत्रसामग्री आणि उपकरणे	-	-
(इ) मोटर वाहने	-	-
(फ) पुस्तके व नियतकालिके	८,८४६	११,५६१
(ग) चालू भांडवली कामे	-	-
(ह) अन्य कोणतीही बाब	-	-
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपकरणे	-	४७६,२३६
कार्यालयीन साधनसामग्री	२५,४२९	१९८,२१४
अंतर्गत नूतनीकरण	-	-
संगणक आणि सॉफ्टवेअर	५८२,९००	७२९,५७९
दूरध्वनी उपकरणे	१२७,४४०	२३७,९७५
इपीबीएक्स यंत्रणा	-	-
विद्युत संच मांडणी	९८,०५५	१३८,९५८
१०) अखेरची शिल्लक	१,७९६,१६७,९८५	२,०४२,७५९,५७३
(अ) रोख शिल्लक	५७,६७३	२४,४०८
(ब) बँक बॅलन्स (एसबीआय)	-	-
(१) चालू खात्यात	१२,९४०	१७,०७६
(२) ठेव खात्यात	१,७६५,५५८,०८७	२,०१७,९२९,४६०
(३) बचत खात्यात	३०,५३९,२८६	२४,७८८,६२९
एकूण (रुपये)	२,४४९,९३६,६३६	२,३५३,६४९,०३२

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

सही/- सही/- सही/- सही/-
सचिव सदस्य सदस्य अध्यक्ष

ठिकाण : मुंबई,

दिनांक : २४/०२/२०२३

वार्षिक लेखा अहवाल २०२१-२०२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षातील लेखाविषयक टिपण्या आणि महत्त्वाची लेखाविषयक धोरणे लेखाविषयक टिपण्या

१. विद्युत नियामक आयोग अधिनियम, १९९८ च्या कलम १७ अंतर्गत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची (आयोग) ५ ऑगस्ट, १९९९ रोजी स्थापना झाली आणि आयोगाने १२ ऑगस्ट, १९९९ पासून कामकाजास सुरुवात केली.

२. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून आयोगाच्या “मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११” ला डिसेंबर, २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, या नियमांत विहित करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च लेखा तयार करण्यात आले आहेत.

या नियमांचे लेखा धोरणावर झालेले महत्त्वाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:-

- या नियमांमध्ये व्यापारी (मर्कन्टाइल) पध्दतीने लेखे ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. आयोगाने आर्थिक वर्ष २००५-०६ पर्यंत रोख पध्दतीने लेखे ठेवण्याच्या पध्दतीचा अवलंब केला होता.
- शासनाकडून स्थिर मत्तांसाठी मिळालेल्या अनुदानाच्या रकमा, अशा मत्तांची पुस्तकी किंमत काढण्यासाठी, संबंधित मत्तांच्या एकूण किंमतीमधून वजावट म्हणून दाखवावयाच्या असतात आणि विशिष्ट मत्तेकरिता आलेल्या अशा रकमा जेव्हा त्या मत्तेच्या पूर्ण किंवा जवळजवळ पूर्ण खर्चाइतक्या असतात तेव्हा अशा मत्ता ताळेबंदामध्ये नाममात्र किंमतीस दाखवावयाच्या असतात.
- स्थिर मत्ता या वस्तुरुपात (कॉर्पस निधीसाठी आलेल्या मत्ता वगळून) असल्यास, अशा मत्तांचे नमूद केलेल्या किंमतीस भांडवलीकरण करावयाचे असते व त्यासाठी भांडवली राखीव निधीच्या खात्यात तितकी रक्कम जमा करण्यात येईल त्या नमूद केलेल्या किंमतीस करावयाचे असते.
- घसान्याची तरतूद ही आय-कर अधिनियम, १९६१ मध्ये विहित केलेल्या दराने सरळ-रेषा पध्दतीने करावयाची असते.
- घसान्याची तरतूद यथा-प्रमाण तत्त्वावर करण्यात येते. त्याशिवाय, घसारा हा गटाच्या सुरुवातीच्या मूल्यावर काढण्यात येतो म्हणजेच जर गटाच्या सुरुवातीच्या मूल्यापेक्षा जास्त घसारा देण्यात आल्यास त्याचा गटाच्या मूल्यावर ऋण परिणाम होऊ नये म्हणून घसारा हा गटाच्या मूल्याइतका मर्यादित ठेवण्यात येतो.

३. त्याशिवाय, आर्थिक लेखे, हे वर उल्लेखलेल्या ‘मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११’ मध्ये घालून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखा धोरणांच्या आणि भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेने विहित केलेल्या लेखा मानकांच्या आधारे, तयार करण्यात आले आहेत. ही महत्त्वाची

लेखाविषयक धोरणे काही प्रकरणी भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेने विहित केलेल्या लेखा मानकांपेक्षा भिन्न आहेत. तथापि, आयोगाने मान्यता दिलेली धोरणे व नियंत्रक व महा लेखापरीक्षकांनी विहित केलेली प्रपत्रे अनुसरण्यात आली आहेत. उपरोल्लेखित नियमांखाली विहित करण्यात आलेल्या प्रपत्रांमुळे आयोगाची कार्ये व सद्यस्थितीचे सत्य व रास्त दर्शन होते, असे आम्हाला वाटते.

४. आकस्मिक दायित्व

आयोगाच्या मतानुसार वर्षाअखेरीस कोणतीही आकस्मिक दायित्वे नव्हती:

५. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ पर्यंतच्या लेख्यांचे लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. या लेखापरीक्षण अहवालांमध्ये करण्यात आलेल्या विविध सूचना लेखे तयार करताना विचारात घेण्यात/ समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

६. अर्जाचे शुल्क आणि वीज दराचे आदेश/प्रस्ताव वीज दराचे निश्चितीकरण यांच्या पुनर्विलोकनाचे शुल्क, अर्ज दाखल आणि विविध अर्ज/आदेश प्रारूप आणि विनियम इ. च्या विक्रीतून जमा झालेल्या रकमा आणि प्राप्त झालेले विविध आकार आणि अल्प मुदत ठेवीवरील व्याज, या जमा रकमा आयोगाचे उत्पन्न म्हणून धरण्यात आल्या आहेत.

७. कर्जे, ठेवी आणि अन्य चालू दायित्वे ही त्यांना पुष्टी मिळण्याच्या अधीन आहेत.

८. आयोगाने आपल्या १४० व्या बैठकीत, आयोगाच्या निम्न कर्मचाऱ्यांना (उप-संचालक दर्जाच्या खालील) दिनांक ०१.१२.२०१३ पासून त्यांच्या ग्रेड पे इतका मासिक एकरकमी प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्याचा आणि सदर निर्णय महाराष्ट्र शासनाकडे कार्योत्तर-मंजुरीसाठी सादर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रेड पे इतका मासिक प्रोत्साहन भत्ता ०१.१२.२०१३ पासून अदा करण्यात आला. सदर निर्णय दिनांक १८.०६.२०१४ च्या पत्रान्वये महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.१०.२०१४ च्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांना दिनांक २५.११.२०१४ च्या पत्रान्वये उत्तर पाठविण्यात आले. या बाबतीत दिनांक २६.०४.२०१६, १४.०९.२०१६, २३.०८.२०१७ आणि ०९.०५.२०१९ रोजी स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या दिनांक २०.७.२०१९ रोजीच्या पत्रान्वये (२९.०७.२०१९ रोजी मिळाले) प्रस्तावासंबंधात माहिती मागविली. त्यानंतर, दिनांक ३०.०९.२०१९, २७.१०.२०२१ आणि ०३.०६.२०२२ रोजीच्या पत्रान्वये माहिती देण्यात आली आणि मंजुरी देण्याबाबत पुन्हा विनंती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून पुढील उत्तराची प्रतिक्रिया आहे.

९. मार्गदर्शक सूत्रानुसार लेखे सादर करण्यायोग्य व्हावे यासाठी आवश्यक तेथे मागील वर्षातील आकड्यांचे पुनर्गठन/पुनर्मांडणी करण्यात आली आहे.

१०. मा.सर्वोच्च न्यायालयाने मे. महावितरण कंपनी विरुद्ध मुळा प्रवरा यांच्या सन २०११ च्या दिवाणी अपील क्रमांक ६०७९ मध्ये दि. १७.०९.२०१५च्या आदेशाने महावितरण कंपनीला वादग्रस्त असलेल्या वापर आकारांच्या इतकी रक्कम महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (मविनिआ) ठेव म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आणि ही ठेवीची रक्कम या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावी असे मविनिआला निर्देश दिले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरण कंपनीकडून प्राप्त झालेला निधी कॅनरा बँकेच्या मुंबईतील कफ परेड येथील शाखेमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आला आहे. मविनिआ या निधीचा केवळ राखणदार असल्यामुळे, हा निधी प्राप्त झाल्याचे आणि तो मुदत ठेवीमध्ये ठेवल्याचे मविनिआच्या आर्थिक विवरणपत्रांत दाखविण्यात आलेले नाही. मे. महावितरण कंपनीकडून दि. ३१.०३.२०२२पर्यंत या खात्यात रक्कम रु. ५३३.३२ कोटी प्राप्त झाली असून ही रक्कम कॅनरा बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आली आहे. सदर मुदत ठेवीवर दिनांक ३१.०३.२०२२ पर्यंत रु. १,५३९,०२२,२३४/- इतके व्याज उपार्जित झाले आहे. या रकमेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

११. मा. सर्वोच्च न्यायालयाने मे. महावितरण कंपनी विरुद्ध क्लासिक सिटी यांच्या सन २०११ च्या दिवाणी अपील क्रमांक डी ३२४०० मध्ये दि. १६.१०.२०१५ च्या आदेशाने महावितरण कंपनीला वादग्रस्त असलेल्या रकमेइतकी रक्कम महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (मविनिआ) ठेव म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आणि ही ठेवीची रक्कम या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावी असे मविनिआला निर्देश दिले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरण कंपनीकडून प्राप्त झालेला निधी कॅनरा बँकेच्या मुंबईतील कफ परेड येथील शाखेमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आला आहे. मविनिआ या निधीचा केवळ राखणदार असल्यामुळे, हा निधी प्राप्त झाल्याचे आणि तो मुदत ठेवीमध्ये ठेवल्याचे मविनिआच्या आर्थिक विवरणपत्रांत दाखविण्यात आलेले नाही. भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील क्र. ८८३७/२०१५ मध्ये दिनांक ३०.०६.२०१६ रोजी दिलेल्या आदेशात कॅनरा बँकेतील मुदत ठेवीची रक्कम मे. क्लासिक सिटी यांना देण्याचे निर्देश दिले. दि. ०४.०१.२०१७ च्या पत्रानुसार, आयोगाने, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ३०.०६.२०१६ च्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार आयोगाने ०५.०१.२०१७ रोजी मुदत ठेवीची रक्कम मे. क्लासिक सिटी यांना दिली. मुदत ठेवीवर उपार्जित झालेल्या रु. २७६,३६३/- इतक्या व्याजासंबंधात आदेशात कोणतेही निर्देश दिले नसल्याने किंवा या रकमेवर दावा करण्यात आला नसल्याने आयोगाकडून या रकमेची परतफेड करण्यात आलेली नाही.

१२. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या संदर्भात, संबंधित शासकीय विभागाच्या (राज्य शासन, केंद्र शासन आणि महावितरण कंपनी, इ.) धोरणांनी ठरवून दिलेल्या नियम आणि विनियमांचे आणि प्रतिनियुक्तीच्या आदेशाचे अनुसरण करण्यात आले आहे.

१३. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल) विनियम, २०२० च्या विनियम १७ नुसार, विद्युत लोकपालास द्यावयाचे पारिश्रमिक व इतर भत्ते आयोगाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येतील आणि ते अधिनियमांच्या कलम १०३ खाली गठीत करण्यात आलेल्या निधीमधून देण्यात येतील. त्याशिवाय, विनियम १५.४ मध्ये असे नमूद केले आहे की, विद्युत लोकपालाच्या कार्यालयाचा खर्च, सचिवालयासह, अधिनियमांच्या कलम १०३ खाली गठीत करण्यात आलेल्या राज्य विद्युत आयोग निधीमधून देण्यात येईल. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये विद्युत लोकपाल, मुंबई यांच्या कार्यालयास रु. १.१३ कोटी आणि विद्युत लोकपाल, नागपूर यांच्या कार्यालयास रु. ०.६८ कोटींचा निधी खर्चासाठी अदा करण्यात आला.

महत्वाची लेखाविषयक धोरणे

‘मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११’ मध्ये विहित करण्यात आलेली महत्वाची लेखाविषयक धोरणे खालीलप्रमाणे आहेत :-

१. वार्षिक लेखे

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने विहित केलेल्या नमुन्यात वार्षिक लेखा विवरणपत्रे तयार करण्यात येतात.

२. निधी

निधी म्हणजे विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १०३ मधील तरतुदीनुसार ‘राखीव व शिलकी निधी’ या शीर्षाखालील ‘महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग निधी’ होय.

३. लेखाविषयक पध्दत

अन्यथा काही नमूद करण्यात आले नसेल तर, मागील परिव्ययाच्या रुढीनुसार आणि लेखे उपार्जित तत्त्वावर ठेवण्याच्या पध्दतीवर आधारित आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यात आली आहेत.

४. लेखे ठेवणे

लेखे दुहेरी नोंदी ठेवण्याच्या पध्दतीवर ठेवण्यात आले आहेत.

५. महसूल म्हणून विचारात घेणे

अ. प्रकल्प उभारणीसाठी भांडवली खर्चासाठी वर्गणीच्या स्वरूपात प्राप्त झालेले शासकीय अनुदान हे भांडवली राखीव निधी म्हणून दाखविण्यात आले आहे.

ब. विशिष्ट मत्तांसाठी प्राप्त झालेले शासकीय अनुदान हे संबंधित मत्तेच्या खर्चातून वजावट म्हणून दाखविण्यात आले आहे.

क. शासकीय अनुदाने प्राप्त झाल्याप्रमाणे दाखविण्यात आली आहेत.

ड. बँकेचे व्याज हे स्त्रोतातून कापलेल्या कराचे (टीडीएस) बँकेने निर्गमित केलेल्या व्याज प्रमाणपत्र / २६AS / गुंतवणुकीवरील उपार्जित व्याजाच्या प्रत्यक्ष परिगणनेच्या आधारे दाखविण्यात आले आहे.

इ. वार्षिक परवाना, दस्तावेज, अर्ज दाखल करणे, परवाना मंजूर करणे आणि वार्षिक कामगिरीचे पुनर्विलोकन यासाठीचे शुल्क आणि प्राप्त झालेले विविध आकार हे 'शुल्क व आकार' या शीर्षाखाली दाखविण्यात आले आहेत आणि त्यांचा हिशोब उपार्जित तत्त्वावर करण्यात आला आहे.

६. खर्च

अ. आयोगाच्या उद्देशांवर झालेला खर्च हा 'अन्य प्रशासकीय खर्च' या गटातर्गत संबंधित शीर्षाखाली खर्ची टाकण्यात आला आहे.

ब. आस्थापना खर्चात आयोगाचे सदस्य, कर्मचारी, प्रतिनियुक्ती कंत्राटी पध्दतीवरील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांवरील खर्चाचा समावेश आहे.

७. स्थिर मत्ता

स्थिर मत्तांमध्ये त्या प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या खर्चांमध्ये वाहतूक खर्च, शुल्क व कर आणि आनुषंगिक व प्रत्यक्ष खर्च वजा घसारा यांचा समावेश आहे.

८. घसारा

अ. आय-कर अधिनियम १९६१ अंतर्गत विहित करण्यात आलेल्या दराने मत्तांवर सरळ रेषा पध्दतीने घसारा काढण्यात आला आहे.

ब. स्थिर मत्तांमध्ये वर्षभरात भर घातल्यास/कमी केल्यास, घसारा यथा प्रमाणात विचारात घेण्यात आला आहे.

क. रु. ५०००/- किंवा कमी किंमत असलेल्या मत्तांकरिता पूर्ण घसाराची तरतूद करण्यात आली आहे.

९. गुंतवणूक

आयोगाचा शिल्लक निधी, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (निधी) नियम, २००५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीकृत बँका, अनुसूचित वाणिज्यिक बँका किंवा शासनाने प्रवर्तन केलेल्या कोणत्याही वित्तीय संस्थांमधील अल्प-कालीन/दीर्घ-कालीन मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यात आला आहे.

१०. निवृत्तीविषयक लाभ

अ. उपदानाच्या दायित्वासाठी तरतूद, उपदान अधिनियम, १९७२ नुसार उपार्जित तत्त्वाच्या आधारे करण्यात आली आहे.

ब. कर्मचाऱ्यांना संचित रजा रोखीकरणासाठी तरतूद उपार्जित झाली असून त्याची परिगणना दि. ३१ मार्च, २०२२ रोजी शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या आधारे करण्यात आली आहे.

११. लीज

लीजवरील खर्च हा लीजच्या अटीनुसार दाखविण्यात आला आहे.

१२. परकीय चलनातील व्यवहार

परकीय चलनातील व्यवहार हे व्यवहाराच्या दिनांका रोजी असलेल्या विनिमय दराने हिशोबात दाखविण्यात आले आहेत.

१३. स्थगित महसुली खर्च

स्थगित महसुली खर्च ज्या वर्षी करण्यात आला असेल त्या वर्षापासून ५ वर्षांच्या कालावधीत निर्लेखित करण्यात येतो.

१४. अन्य लेखा मानके

अन्य लेखा मानके, जी वर्षभरात लागू नव्हती, त्यांच्याविषयी अहवाल देण्यात आलेला नाही.



MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION MUMBAI

ANNUAL ACCOUNTS FOR THE YEAR 2021-22

SEPARATE AUDIT REPORT OF THE COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA	1-3
BALANCE SHEET	4
INCOME & EXPENDITURE ACCOUNT	5
SCHEDULES FORMING PART OF BALANCE SHEET	6-14
RECEIPTS & PAYMENTS	15-17
NOTES TO THE ACCOUNTS	18-20

SEPARATE AUDIT REPORT OF THE COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA ON THE ACCOUNTS OF MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2022.

We have audited the attached Balance Sheet of Maharashtra Electricity Regulatory Commission (hereinafter referred as Commission) as at 31 March 2022 and the 'Income and Expenditure Account' and 'Receipt & Payment Account' for the year ended on that date under section 104 (2) of the Electricity Act, 2003. These Financial Statements are the responsibility of the Commission's Management. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit.

This Separate Audit Report contains the comments of the Comptroller and Auditor General of India (CAG) on the accounting treatment only with regard to classification, conformity with the best accounting practices, accounting standards and disclosure norms, etc. Audit observations on financial transactions with regard to compliance with the Law, Rule and Regulations (Propriety and Regularity) and efficiency-cum-performance aspects, etc., if any, are reported through Inspection Reports/CAG's Audit Reports separately.

We have conducted our audit in accordance with the Auditing Standards generally accepted in India. These standards require that we plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the Financial Statements are free from material mis-statements. An audit includes examining on a test basis, evidences supporting the accounts and disclosure in the Financial Statements. An audit also includes assessing the accounting principles used and significant estimates made by the Management, as well as evaluating the overall presentation of the financial statements. We believe that our audit provides a reasonable basis for our opinion.

Based on our audit, we report that:

- i) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge

and belief were necessary for the purpose of audit.

- ii) The Balance Sheet, Income & Expenditure Account and Receipt & Payment Account dealt with by this report have been drawn up in the format approved by the Commission as per the MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011.
- iii) In our opinion, proper books of accounts and other relevant records have been maintained by the Commission in so far as it appears from our examination of such books.
- iv) Subject to our observations in the annexure, we report that the Balance Sheet, Income & Expenditure Account and Receipt & Payment Account dealt with by this report are in agreement with the books of accounts.
- v) In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the said financial statements read together with the Accounting Policies and Notes on Accounts and other matters mentioned in the Annexure to this Audit Report give a true and fair view in conformity with accounting policies generally accepted in India:
- a. In so far as it relates to the Balance Sheet, of the state of affairs of the Commission as at 31 March 2022; and
- b. In so far as it relates to the Income & Expenditure Accounts, of the excess of Income over Expenditure for the year ended 31 March 2022.

For and On Behalf of The Comptroller and
Auditor General of India

Place : Mumbai
Date : 24/02/2023

sd/-
(R. Thiruppathi Venkatasamy)
ACCOUNTANT GENERAL
(AUDIT)-II, Maharashtra

ANNEXURE

1. Adequacy of Internal Audit.

It was observed that the Commission does not have a system of Internal Audit.

2. Adequacy of Internal Control System.

Internal control system is adequate and commensurate with the size and nature of the Commission.

3. Physical verification of Fixed Assets.

The physical verification of fixed assets was not conducted as on 31 March 2022.

4. System of physical verification of Inventory.

Not applicable as this is a regulatory Commission.

5. Regularity in payment of statutory dues.

The Commission is generally regular in depositing of Income Tax & other statutory dues including GST.

Sr. Audit Officer / Technical Cell

ANNEXURE

REPLIES TO CAG OBSERVATIONS

Sr. No.	Major Observations	MERC Replies
1	Adequacy of Internal Audit. It was observed that the Commission does not have a system of Internal Audit.	It is proposed to conduct Internal Audit in FY 2023-24
2	Adequacy of Internal Control System. Internal control system is adequate and commensurate with the size and nature of the Commission.	Factual
3	Physical verification of Fixed Assets. The physical verification of fixed assets was not conducted as on 31 March 2022.	It is proposed to conduct physical verification of fixed assets in FY 2023-24
4	System of physical verification of inventory. Not applicable as this is a regulatory Commission.	Factual
5	Regularity in payment of statutory dues. The Commission is generally regular in depositing of Income Tax & other statutory dues including GST.	Factual

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

BALANCE SHEET AS AT 31ST MARCH 2022

(Amount in Rupees)

CORPUS/CAPITAL FUND AND LIABILITIES	SCH.	As at March 31, 2022	As at March 31, 2021
1. Corpus/Capital Fund	1	2,198,885,356	2,120,091,102
2. Reserves and Surplus	2	-	-
3. Earmarked/Endowment Funds	3	-	-
4. Secured Loans and Borrowings	4	-	-
5. Unsecured Loans and Borrowings	5	-	-
6. Current Liabilities and Provisions	6	91,640,696	85,053,250
TOTAL		2,290,526,053	2,205,144,352
ASSETS			
1. Fixed Assets	7	20,729,302	19,870,161
2. Investments – From Earmarked / Endowment Funds of CERC	8	-	-
3. Investments-Others	9	316,883,483	-
4. Current Assets, Loans, Advances	10	1,952,913,268	2,185,274,191
5. Miscellaneous Expenditure (to the extent not written off or adjusted)		-	-
TOTAL		2,290,526,053	2,205,144,352

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

Place : Mumbai,

Date : 24/02/2023

sd/-
SECRETARY

sd/-
MEMBER

sd/-
MEMBER

sd/-
CHAIRMAN

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

INCOME & EXPENDITURE ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2022

(Amount in Rupees)

INCOME	SCH.	FY 2021-22	FY 2020-21
Grants/Subsidies	11	-	-
Fees and charges	12	202,384,753	204,744,548
Income from Investment (Income on investment from earmarked/endowment funds transferred to funds).	13	-	-
Income from Royalty, Publications etc.		-	-
Interest Earned	14	109,686,584	113,776,551
Other Income	15	4,134,693	2,424,725
Add : Prior Period Adjustment		25,443,842	-
Excess of Expenditure over Income (transferred to Capital fund account)		-	-
Total (A)		341,649,873	320,945,824
EXPENDITURE			
Establishment Expenditure	16	96,488,559	89,224,459
Other Administrative Expenditure etc.	17	165,147,092	159,419,834
Expenditure on Grants, Subsidies etc.		-	-
Depreciation	7	4,037,816	4,469,114
Prior Period Adjustment		-	7,681,940
Income Tax		-	-
Excess of Income over Expenditure for the year		75,976,406	60,150,477
Less: Transfer to Special Reserve		-	-
Less: Transfer to/from General Reserve		-	-
Balance being surplus/deficit carried to MERC FUND		75,976,406	60,150,477
TOTAL (B)		341,649,873	320,945,824

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

Place : Mumbai,

Date : 24/02/2023

sd/-
SECRETARY

sd/-
MEMBER

sd/-
MEMBER

sd/-
CHAIRMAN

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

SCHEDULES FORMING PART OF BALANCE SHEET

AS AT 31ST MARCH 2022

SCHEDULE - 1 : CORPUS / CAPITAL FUND

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
Balance as at the beginning of the year	2,120,091,102	2,059,940,625
Add/(Deduct): Adjusted in Corpus/Capital Fund (Bandra Branch)	-	-
Add/(Deduct): Balance of net income/(expenditure) transferred from the Income and Expenditure Account	75,976,406	60,150,477
Add : Adjusted For Fixed Assets	2,817,849	-
Balance as at the year-end	2,198,885,356	2,120,091,102

SCHEDULE - 2 : RESERVES AND SURPLUS

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
1. <u>Capital Reserve</u>		
As per last Account	-	-
Addition during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
2. <u>Special Reserves</u>		
As per last Account	-	-
Addition during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
3. <u>General Reserve</u>		
As per last Account	-	-
Addition during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
TOTAL	-	-

SCHEDULE - 3 : EARMARKED / ENDOWMENT FUNDS

(Amount in Rupees)

Particulars	Fund-wise break up				Total	
	Fund WW	Fund XX	Fund YY	Fund ZZ	As at March 31, 2022	As at March 31, 2021
a) Opening balance of the funds	-	-	-	-	-	-
b) <u>Additions to the Funds:</u>						
(i) Donations/grants	-	-	-	-	-	-
(ii) Income from investments made on account of funds	-	-	-	-	-	-
(iii) Other additions (specify nature)	-	-	-	-	-	-
Total (a+b)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
c) <u>Utilisation/Expenditure towards objectives of funds</u>						
i) <u>Capital Expenditure</u>						
- Fixed Assets	-	-	-	-	-	-
- Others	-	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-	-
ii) <u>Revenue Expenditure</u>						
- Salaries, Wages and allowances etc.	-	-	-	-	-	-
- Rent	-	-	-	-	-	-
- Other Administrative Expenses	-	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-	-
TOTAL (c)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net balance as at the year- end (a+b-c)	-	-	-	-	-	-

- Notes**
- 1) Disclosures shall be made under relevant heads based on conditions attaching to the grants.
 - 2) Plan Funds received from the Central / State Governments are to be shown as separate Funds and not to be mixed up with any other Funds.

SCHEDULE - 4 : SECURED LOANS AND BORROWINGS

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
1. Central Government	-	-
2. Government of Maharashtra	-	-
3. Financial Institutions	-	-
a) Term Loans	-	-
b) Interest accrued and due	-	-
4. Banks	-	-
a) Term Loans	-	-
b) Interest accrued and due	-	-
c) Other Loans (specify)	-	-
d) Interest accrued and due	-	-
5. Other Institutions and Agencies	-	-
6. Debentures and loans	-	-
7. Others (Specify)	-	-
TOTAL	-	-

Note: Amounts due within one year

SCHEDULE - 5 : UNSECURED LOANS AND BORROWINGS

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
1. Central Government	-	-
2. Government of Maharashtra	-	-
3. Financial Institutions	-	-
4. Banks:		
a) Term Loans	-	-
b) Other Loans (specify)	-	-
5. Other Institutions and Agencies	-	-
6. Debentures and Bonds	-	-
7. Fixed Deposits	-	-
8. Others (specify)	-	-
TOTAL	-	-

Note: Amounts due within one year**SCHEDULE - 6 : CURRENT LIABILITIES AND PROVISIONS**

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
A. CURRENT LIABILITIES		
1. Acceptances	-	-
2. Sundry Creditors:-		
(a) For Goods	-	-
(b) Others	62,658	-
3. Advances Received (Fees Received in Advance)	1,914,000	3,000,000
4. Interest accrued but not due on:		
(a) Secured Loans/borrowings	-	-
(b) Unsecured Loans/borrowings	-	-
5. Statutory Liabilities:		
(a) Overdue	-	-
(b) Others	-	-
(i) MERC Employees PPF Payable	-	-
(ii) Recoveries From Salaries	32,258	8,800
(iii) TDS Payable	-	-
(iv) Excess DA Recovered From Staff	-	-
(v) Professional Tax	-	-
(vi) Employees Provident Fund	-	-
(vii) IGST / CGST / SGST	-	-
(viii) TDS - IGST / CGST / SGST	-	-
6. Current Account with SBI	-	-
Other current Liabilities (Deposits)	654,547	874,016
Other current Liabilities	5,481,082	1,521,845
Earnest Money Deposits	730,500	1,030,500
Security Deposits	2,683,075	1,772,793
TOTAL (A)	11,558,120	8,207,954
B. PROVISIONS		
1. For Taxation	4,115,267	-
2. Gratuity	29,342,176	30,168,966
3. Superannuation/ Pension	385,494	-
4. Accumulated Leave Encashment	27,925,185	23,713,694
5. Trade Warranties/ Claims	-	-
6. Medical Reimbursement	-	-
7. Outstanding Expenses	18,314,454	22,962,636
TOTAL (B)	80,082,576	76,845,296
TOTAL (A+B)	91,640,696	85,053,250

Schedule – 7 : FIXED ASSETS

(Amount in Rupees)

DESCRIPTION	GROSS BLOCK							DEPRECIATION				NET BLOCK		
	Rate of Dep.	Cost at the year beginning	Adjustment for Nominal Value	Total	Addition during the year	Deduction during the year	Cost at the year end	As at the beginning of the year	Short Provi. of Earlier year	Depreciation for the year	Deduction during the year	Total up to the year end	As at the current year end	As at the previous year end
A. FIXED ASSETS :														
1. A) Furniture, fixtures	10%													
Addition Less Than Rs 5000	100%	73,328		73,328		-	73,328	73,328		-	-	73,328	-	-
Addition More Than Rs 5000		5,234,914	3,652,449	8,887,363	37,760	-	8,925,123	3,144,559	3,610,512	278,074		7,033,145	1,891,979	2,090,355
B) Interior Renovation	10%	26,160,709		26,160,709	329,975	-	26,490,684	14,140,993		1,691,761		15,832,754	10,657,930	12,019,716
2. Office equipment	15%													
Addition Less Than Rs 5000	100%	69,936		69,936	3,650	-	73,586	69,431		1,310	-	70,741	2,845	505
Addition More Than Rs 5000		3,806,353		3,806,353	71,686	-	3,878,039	3,255,464	(2,817,849)	937,445	-	1,375,060	2,502,979	550,889
3. A) Computer / peripherals	60%													
Addition Less Than Rs 5000	100%	51,538		51,538		-	51,538	51,538		-	-	51,538	-	-
Addition More Than Rs 5000		14,966,961		14,966,961	1,286,900	7,800	16,246,061	12,106,465		627,675	-	12,734,140	3,511,921	2,860,496
B) Softwares	60%													
Addition Less Than Rs 5000	100%	1,932		1,932	-		1,932	1,932		-	-	1,932	-	-
Addition More Than Rs 5000		52,938,748		52,938,748	80,658	-	53,019,406	52,826,990		86,823	-	52,913,813	105,593	111,758
Quickheal Antivirus License		87,266		87,266	-		87,266	83,851		3,415	-	87,266	-	3,415
4. Electrical installations	10%	5,106,880		5,106,880	98,056	-	5,204,936	3,151,794		273,096	-	3,424,890	1,780,046	1,955,086
5. Library books	60%													
Addition Less Than Rs 5000	100%	506,943		506,943	1,716	-	508,659	500,508		3,765	-	504,273	4,386	6,435
Addition More Than Rs 5000		1,456,081		1,456,081	7,130		1,463,211	1,441,513		10,831	-	1,452,344	10,867	14,568
6. Other fixed assets	15%													
a) Air Conditioners														
b) Telephone Instruments														
Addition Less Than Rs 5000	100%	27,458		27,458	-	-	27,458	27,458		-	-	27,458	-	-
Addition More Than Rs 5000		1,472,913		1,472,913	127,440	-	1,600,353	1,269,739		80,127	-	1,349,866	250,487	203,174
c) Telephone & E.P.B.X. System		883,632		883,632	-		883,632	829,868		43,496	-	873,364	10,268	53,764
Total of current year		112,845,592	3,652,449	116,498,041	2,044,971	7,800	118,535,212	92,975,431	792,663	4,037,816	-	97,805,910	20,729,302	19,870,161
B. Capital work-in-progress														
TOTAL		112,845,592	3,652,449	116,498,041	2,044,971	7,800	118,535,212	92,975,431	792,663	4,037,816	-	97,805,910	20,729,302	19,870,161

SCHEDULE - 8 : INVESTMENT FROM EARMARKED / ENDOWMENT FUNDS*(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
1. In Government Securities	-	-
2. Other approved Securities	-	-
3. Shares	-	-
4. Debentures and Bonds	-	-
5. Subsidiaries and Joint Ventures	-	-
6. Others (to be specified)	-	-
TOTAL	-	-

SCHEDULE - 9 : INVESTMENT - OTHERS*(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
1. In Government Securities	316,883,483	-
2. Other approved Securities	-	-
3. Shares	-	-
4. Debentures and Bonds	-	-
5. Subsidiaries and Joint Ventures	-	-
6. Others (to be specified)	-	-
TOTAL	316,883,483	-

Schedule - 10 : CURRENT ASSETS, LOANS, ADVANCES, ETC.*(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
A. <u>CURRENT ASSETS:</u>		
1. <u>Sundry Debtors:</u>		
(a) Debts Outstanding for a period exceeding six months	-	-
(b) Others	-	-
2. <u>Cash balances in hand</u> (including cheques/drafts and imprest)	57,673	24,408
3. Bank Balances		
(a) <u>With Scheduled Banks:</u>		
- On Current Accounts	12,940	17,076
- On Deposit Accounts	1,765,558,087	2,017,929,460
- On Savings Accounts (SBI Fees & Cost Recovered)	30,539,286	24,788,629
(b) <u>With non-Scheduled Banks:</u>		
- On Current Accounts	-	-
- On Deposit Accounts	-	-
- On Savings Accounts	-	-
4. <u>Post Office-Savings Accounts</u>	-	-
5. <u>Tax Deducted at Source</u>	22,721,823	16,129,282
TOTAL (A)	1,818,889,808	2,058,888,855

SCHEDULE-10 : CURRENT ASSETS, LOANS, ADVANCES ETC. (contd.)

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2022	As at March 31, 2021
B. <u>LOANS, ADVANCES AND OTHER ASSETS</u>		
1. <u>Loans:</u>		
(a) Staff	15,550,271	17,657,633
(b) Other Entities engaged in activities/objectives similar to that of the Entity	-	-
(c) Others	1,350	1,350
2. <u>Advances and other amounts recoverable in cash or in kind or for value to be received:</u>		
(a) On Capital Account	-	-
(b) Prepayments	-	-
(c) Others	21,854,227	17,127,033
(d) Recoveries from Salaries	-	17,940
3. <u>Income Accrued:</u>		
(a) On Investments from Earmarked/ Endowment Funds	-	-
(b) On Investments – Others	80,549,529	80,871,965
(c) On Loans and Advances	11,688,083	9,913,119
(d) Annual Licence Fees Receivable	-	796,297
(e) Others	4,380,000	-
4. Claims Receivable	-	-
TOTAL (B)	134,023,460	126,385,336
TOTAL (A+B)	1,952,913,268	2,185,274,191

SCHEDULE - 11 : GRANTS/ SUBSIDIES (Irrevocable Grants/ Subsidies Received)

(Amount in Rupees)

Particulars	FY 2021-22	FY 2020-21
1. Central Government	-	-
2. State Government	-	-
3. Government Agencies	-	-
4. Institutions / Welfare Bodies	-	-
5. International Organisations	-	-
TOTAL	-	-

SCHEDULE - 12 : FEES AND CHARGES

(Amount in Rupees)

Particulars	FY 2021-22	FY 2020-21
1. Fees for Initial Licence	-	-
2. Fees for Annual Licence	188,401,102	188,450,002
3. Fees for Trading Licence	-	-
4. Fees for Inspection	-	-
5. Fees for Documents	5,415	10,926
6. Fees for Annual Performance Review	-	-
7. Fees for RTI	450	2,926
8. Penalty for Delayed Payment of Annual Licence Fee	22,787	1,198,726
9. Fees for filing application	13,955,000	15,081,968
10. Fees for Determination of Tariff	-	-
TOTAL	202,384,753	204,744,548

Note: Fees and charges are payable for every application made to the Commission at the rates prescribed in schedule 1 of Maharashtra Electricity Regulatory Commission (Fees and Charges) Regulations.

SCHEDULE - 13 : INCOME FROM INVESTMENTS

(Income on Investment From Earmarked / Endowment Funds transferred to Funds)

(Amount in Rupees)

Particulars	Investment from Earmarked Fund		Investment - Others	
	FY 2021-22	FY 2020-21	FY 2021-22	FY 2020-21
1) Interest				
(a) On Government Securities	-	-	-	-
(b) Other Bonds/Debentures	-	-	-	-
2) Dividends:				
(a) On Shares	-	-	-	-
(b) On Mutual Fund Securities	-	-	-	-
3) Rents	-	-	-	-
4) Others (Specify)	-	-	-	-
TOTAL	-	-	-	-
Transferred to Earmarked/Endowment Funds	NIL	NIL	NIL	NIL

SCHEDULE - 14 : INTEREST EARNED

(Amount in Rupees)

Interest Earned	FY 2021-22	FY 2020-21
1. On Term Deposits		
(a) With Scheduled Banks	101,677,171	111,095,258
(b) With Non-Scheduled Banks	-	-
(c) With Instruments	5,417,450	-
(d) Others	-	-
2. On Savings Accounts		
(a) With Scheduled Bank	2,591,963	939,543
(b) With Non-Scheduled Bank	-	-
(c) Post Office Savings Accounts	-	-
(d) Others	-	-
3. On Loans		
(a) Employees/Staff	-	-
(b) Others	-	-
4. Interest on Debtors & Others Receivables	-	1,741,750
TOTAL	109,686,584	113,776,551

SCHEDULE - 15 : OTHER INCOME*(Amount in Rupees)*

Other Income	FY 2021-22	FY 2020-21
1. Disposal of assets		
(a) Owned assets	-	-
(b) Assets acquired out of grants or received free of cost	-	-
2. Sale of old news papers	-	-
3. Sale of Fixed Assets	-	-
4. Personal Use of Office vehicles	-	-
5. Misc. Income	2,300,305	248,514
6. Excess Provision Written Back	-	-
7. Interest on HBA	1,834,388	2,176,211
TOTAL	4,134,693	2,424,725

SCHEDULE - 16 : ESTABLISHMENT EXPENDITURE*(Amount in Rupees)*

Establishment Expenditure	FY 2021-22	FY 2020-21
1. Pay & Allowances of Chairperson & Members	11,075,369	5,859,844
2. Pay & Allowances of officers and establishments	74,554,818	69,598,863
3. Best Salary Reimbursement	-	-
4. Residential Rent	1,858	-
5. Allowance	180,000	350,203
6. Overtime Allowance	146,926	35,464
7. Medical and Health Care facilities	2,743,633	2,304,691
8. Tuition Fees	-	-
9. Leave Travel Concession	-	-
10. Staff Welfare expenses	-	-
A) Canteen Expenses	483,727	89,085
B) Entertainment Expenses	-	-
11. Expenses on employees retirement and terminal benefit	-	-
12. Pension, Gratuity and Leave Salary contribution	(249,680)	5,264,034
13. Employer's Share of PF Contributions	6,289,717	4,716,826
14. Employer's Share of EDLI Contribution	30,675	34,650
15. Incentives for reimbursement of expenses	1,229,774	970,800
16. Any Other Allowance	1,742	-
TOTAL	96,488,559	89,224,459

SCHEDULE - 17 : OTHER ADMINISTRATIVE EXPENDITURE

(Amount in Rupees)

Sr. No.	Other Administrative Expenses	FY 2021-22	FY 2020-21
1	Purchases	-	-
2	Consultancy Charges	24,924,947	34,327,355
3	Electricity and Power	680,712	686,510
4	Water charges	15,616	10,815
5	Insurance	-	-
6	Rent, Rates and Taxes	82,262,767	92,442,029
7	Vehicles Running and Maintenance and Insurance	3,299,794	2,352,095
8	Postage, Telephone & Communications	906,674	983,138
9	Traveling Conveyance Expenses	-	-
	(a) Domestic Tour	563,436	71,682
	(b) Foreign Tour	-	-
	(c) Local Conveyance	27,117	19,939
10	Expenses on Seminar / Workshop / Training	7,379	-
11	Membership/Subscription Expenses	1,033,080	625,990
12	Expenses on Fees(Legal)	38,477,492	15,320,850
13	Meeting Expenses	298,357	19,029
14	News Papers & Periodicals	21,031	(2,487)
15	House Keeping Expense	4,510,047	5,471,240
16	Advertisement and Publicity	1,231,323	2,622,769
17	Printing, Stationery & Xerox	1,937,723	343,731
18	Vehicle Lease Rental	2,300,339	2,490,911
19	Public Hearing Expense	-	240,130
20	Miscellaneous Expense	1,847,684	1,016,248
21	Repairs and Maintenance	-	-
	(a) Building	-	-
	(b) Machinery	268,419	149,592
	(c) Furniture and Fixtures	-	-
	(d) Repair- others	478,209	145,199
22	Audit Fees (Internal Auditor)	-	-
23	Stipendary Regulatory Analysts Expenses	-	-
24	Consumer Advocacy Programme	-	-
25	Loss On Sale Of Asset	-	-
26	Audit Fees (CAG)	54,946	83,070
	TOTAL	165,147,092	159,419,834

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

RECEIPTS & PAYMENTS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2022

(Amount in Rupees)

RECEIPTS	Current Year 2021-22	Previous Year 2020-21	PAYMENTS	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
(1) OPENING BALANCE	2,042,759,573	1,940,829,748	(1) EXPENSES		
(a) Cash on Hand	24,408	48,705	(a) Establishments Expenses	94,470,513	82,302,633
(b) Bank Balances (SBI)			(i) Pay & Allowances of Chairman & Members & Secretary Of Commission	9,845,548	6,720,631
(i) In Current A/C	17,076	83,553	(ii) Pay & Allowances of Officers & Staff	73,779,123	67,193,782
(ii) In Deposit A/C	2,017,929,460	1,918,496,180	(iii) Bonus & Honorarium	-	-
(iii) In Savings A/C	24,788,629	22,201,310	(iv) Overtime Allowances	131,606	44,784
(2) GRANTS RECEIVED	-	-	(v) Medical & Health Care facilities	2,954,754	1,967,478
(a) Grants from GoM	-	-	(vi) Any Other	-	-
(b) From Other Sources (Details)	-	-	Resident Rent for Member	-	-
Grants for Capital Expenditure	-	-	Salary reimbursed to BEST Employees	-	-
Grants for Revenue expenditure	-	-	Leave Travel Concession	-	-
(3) INCOME ON INVESTMENTS FROM	-	-	Incentives	1,205,208	989,400
(a) Earmarked / Endow. Funds	-	-	Other Allowances (Tele. & Periodical)	-	-
(b) Own Funds (Other Investments)	-	-	(vii) Contribution to P F	6,133,346	5,156,468
(4) TO RECEIPTS OF THE COMMISSION			(viii) Contribution to any other Fund	30,675	34,650
(a) Fees charged by the Commission	201,298,753	204,032,048	(ix) Staff Welfare	390,253	195,440
(i) Fees for Initial License	-	-	(x) Expenses on Employees retirement & terminal benefits	-	-
(ii) Fees for Annual Licenses	187,315,102	187,536,002	(xi) Stipendiary Regulatory Analyst Exp.	-	-
(iii) Fees for Trading Licenses	-	-	(b) OTHER ADMINISTRATIVE EXPENSES	168,299,799	163,899,369
(iv) Fees for RTI	450	2,926	(i) Purchases	-	-
(v) Fees for Documents	5,414	10,926	(ii) Cartages & Carriage Inwards	-	-
(vi) Fees for APR	-	-	(iii) Electricity & Power	680,712	686,510
(vii) Fees for Inspection	-	-	(iv) Water Charges	15,616	10,815
(viii) Fees for Filing Application	13,955,000	15,283,468	(v) Insurances	-	-
(ix) Fees for Recruitment Application	-	-	(vi) Repairs & Maint. & Renovation	728,684	387,691
(x) Fees for Annual Tariff Review	-	-	(vii) Rent Rates & Taxes	84,471,625	72,641,069
(xi) Fees for Determination of Tariff	-	-	(viii) Vehicles Running & Maintenances	5,518,143	4,258,404
(xii) Penalty for delayed payment of Annual Licence fees	22,787	1,198,726	(ix) Postage Telephone & Communication	909,815	853,269
(b) Interest Received	108,704,358	147,059,420	(x) Printing & Stationery	1,822,206	564,379
(i) On Bank deposits	108,704,358	145,317,670	(xi) Travelling & Conveyance	-	-
(ii) On Loans , advances to employees etc.	-	-	Foreign Travel	-	-
(iii) On Income Tax Refund	-	1,741,750	Domestic Travel	487,580	71,266
(c) Other Income	2,613,571	331,566	Conveyance	29,563	18,419
(i) Miscellaneous Receipts	2,613,571	331,566	(xii) Expenses on Seminar/ Workshops	7,379	-
(d) Investments	8,430,200	-	(xiii) Training Course Expenses	-	-
(i) to face value of investments encashed	-	-	(xiv) Subscription expenses	1,033,080	625,990
(ii) Interest on investments	8,430,200	-	(xv) Expenses on Fees	-	28,320
			(xvi) Auditors remuneration	54,946	83,070
			(xvii) Hospitality Expenses	4,658,210	5,163,480
			(xviii) Professional Charges	65,153,739	74,207,123
			(xix) News papers / Periodicals	5,205	3,713
			(xx) Irrevacable balances written off	-	-
BALANCE C/F	2,363,806,455	2,292,252,782	BALANCE C/F	262,770,312	246,202,002

RECEIPTS	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
BALANCE B/F	2,363,806,455	2,292,252,782
(5) RECOVERY OF ADVANCES		
FROM STAFF	3,261,413	7,992,405
(i) House building advances	2,103,036	7,235,343
(ii) Motor Car/ Personal computer advance/Scooter/Motor cycle advances	-	-
(iii) Other Advances	-	-
Loan Installment	-	-
Advances for Expenses	1,039,627	675,812
Advances against Salary	-	-
(iv) Festival Advances	118,750	81,250
(6) RECOVERY OF CONTINGENT ADVANCES	-	-
(i) Advance To PWD	-	-
(ii) Advance to Supplies	-	-
(iii) Other Advance	-	-
(7) TO OTHER DEPOSITS	5,234,624	2,043,509
(a) Security Deposit	315,285	1,152,371
(b) Earnest Money Deposit	152,000	800,000
(c) Any other Deposit	-	-
Telephone Deposit	-	-
Other Deposits	4,767,339	91,138
Short Term Deposit	-	-
(8) TO REMITTANCES RECEIPTS	77,133,390	49,667,705
(a) Recovery from Deputationists	-	-
(b) License Fees	-	-
(c) Income Tax Refund	39,551,257	21,182,346
(d) Surcharge	-	-
(e) GST	7,393,061	4,153,091
(f) Central Government Health Scheme	-	-
(g) Income Tax TDS	23,335,179	18,390,257
(h) Any other	-	-
General Provident Fund	195,000	318,000
Group Insurance Scheme	16,800	24,960
Profession Tax	104,400	106,800
MERC Employees PF Share	6,074,595	4,976,422
Quarter Rent	-	702
House Rent Allowance	35,538	64,122
CM Relief Fund	251,472	252,023
Housing License fee	68,229	94,534
Other Recovery	107,859	104,448
BALANCE C/F	2,449,435,882	2,351,956,401

PAYMENTS	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
BALANCE B/F	262,770,312	246,202,002
(xxi) Advertisement & Publicity	1,109,039	2,602,769
(xxii) Others	-	-
Bank Charges	18,438	-
Office Expenses	441,047	-
Rental for Equipment	-	-
Consumable Office Equipment	-	-
Public Hearing Expenses	-	696,794
Meeting Expenses	296,226	17,890
Computer Expenses	-	-
Misc Expenses	858,546	978,399
(xxiii) Reco Adjustment A/c	-	-
(2) FEES REFUNDED	-	201,500
(3) INVESTMENTS & DEPOSITS MADE	322,095,939	53,004
(a) Investments	322,095,939	-
(i) Out of Earmarked/Endown Funds	-	-
(ii) Out of Own fund	-	-
(b) Deposits	-	-
(i) Security Deposits	-	53,004
(ii) Earnest Money Deposits	-	-
(ii) Short Term Deposit	-	-
(c) Advance to Suppliers	-	-
(4) ADVANCE TO STAFF	1,824,500	6,578,363
(i) House building advances	-	5,489,363
(ii) Motor Car/ Personal computer advance/Scooter/Motor cycle advances	-	-
(iii) Festival Advances	62,500	125,000
(iv) Other Advances	-	-
Loan Instalment	-	-
Advance for Expenses	1,762,000	964,000
Advance against Fixed Assets	-	-
(5) RECOVERY OF CONTINGENT ADVANCES	-	-
(i) Advance to PWD	-	-
(ii) Advance to Supplies	-	-
(iii) Other Advance - Tds Rcbl Refund Of Fees	-	-
(6) OTHER REMITTANCES	64,276,041	54,834,391
(a) GPF/CPF	-	-
(b) GST	7,393,061	4,529,049
(c) Income Tax (TDS)	49,932,782	43,768,216
(d) Central Government Health Scheme	-	-
(e) Postal life insurance	-	-
(f) Group Insurance Scheme	-	-
(g) Any Other Recoveries	-	-
General Provident Fund	419,624	333,000
Other Recovery	117,116	116,590
Profession Tax	104,400	88,800
MERC Employees PF Contributions	5,937,979	5,379,563
BALANCE C/F	650,966,792	307,869,260

RECEIPTS	Current Year 2021-22	Previous Year 2020-21	PAYMENTS	Current Year 2021-22	Previous Year 2020-21
BALANCE B/F	2,449,435,882	2,351,956,401	BALANCE B/F	650,966,792	307,869,260
(9) REIMBURSEMENT AND REFUND			CM Relief fund	251,472	252,023
AGAINST EXPENSES	492,954	1,688,245	House Rent Allowance	35,538	64,122
(i) Professional Fees	-	-	Outstanding Liabilities	-	-
(ii) Office Expenditure	-	179,590	Group Insurance Scheme	15,840	28,320
(iii) Tours & Travelling	-	3,478	Housing License fee	68,229	102,811
(iv) Rent, Rates & Taxes	-	-	Other	-	171,897
(v) Other Expenses	33,185	21,692	(7) TO OTHER DEPOSITS	1,044,722	756,460
(vi) Salaries & Wages	459,769	1,483,485	(a) Security Deposit	644,722	-
(10) RECOVERY OF FIXED ASSETS	7,800	4,386	(b) Earnest Money Deposit	400,000	600,000
(a) Land	-	-	(c) Any other Deposit	-	-
(b) Building	-	-	Telephone Deposit	-	-
(c) Furniture	-	-	Other Deposits	-	156,460
(d) Machinery & Equipments	-	466	Short Term Deposit	-	-
(e) Motor vehicles	-	-	(8) CONTRIBUTIONS	546,732	450,000
(f) Books & Periodicals	-	220	(a) Pension & Gratuity Fund	546,732	450,000
(g) Capital Work In Progress	-	-	(b) Leave Salary & pension Contribution	-	-
(h) Any Other	-	-	(c) Other Contribution	-	-
Office Equipments	-	-	Grants To Ombudsman	-	-
Interior Renovation	-	-	(9) EXPENDITURE ON FIXED ASSETS	1,210,405	1,813,739
Computers	7,800	3,700	(a) Land	-	-
Telephone Instruments	-	-	(b) Building	-	-
EPBX System	-	-	(c) Furniture & Fixtures	367,735	21,216
Electrical Installation	-	-	(d) Machinery & Equipments	-	-
			(e) Motor Vehicles	-	-
			(f) Books & Periodicals	8,846	11,561
			(g) Capital Work In Progress	-	-
			(h) Any Other	-	-
			Video conferencing equipments	-	476,236
			Office Equipment	25,429	198,214
			Interior Renovation	-	-
			Computers and software	582,900	729,579
			Telephone Instruments	127,440	237,975
			EPBX System	-	-
			Electrical Installation	98,055	138,958
			(10) CLOSING BALANCE	1,796,167,985	2,042,759,573
			(a) Cash on Hand	57,673	24,408
			(b) Bank Balances (SBI)	-	-
			(i) In Current A/C	12,940	17,076
			(ii) In Deposit A/C	1,765,558,087	2,017,929,460
			(iii) Savings A/C	30,539,286	24,788,629
TOTAL (Rs)	2,449,936,636	2,353,649,032	TOTAL (Rs)	2,449,936,636	2,353,649,032

Place : Mumbai,

Date : 24/02/2023

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

sd/-
SECRETARY

sd/-
MEMBER

sd/-
MEMBER

sd/-
CHAIRMAN

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

NOTES TO THE ACCOUNTS AND SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022

NOTES TO THE ACCOUNTS

1. The Maharashtra Electricity Regulatory Commission (hereinafter referred to as "Commission") was established on 5th August 1999 under Section 17 of the Electricity Regulatory Commission Act, 1998 and started functioning w.e.f. 12th August 1999.

2. MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011 were approved by the Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra in December 2011. Accordingly, the Balance Sheet, Income & Expenditure account have been drawn up in the format prescribed therein.

The significant impact of the above Rules on accounting policies is as follows:

- The Rules emphasize on Mercantile System of Accounting as against the Cash System of Accounting followed by the Commission up to financial year 2005-06.
- The Government Grants apportioned to Fixed Assets are to be shown as deduction from the Gross Value of such assets concerned in arriving at its book value and where the grants related to specific assets equal to the whole/ virtually whole of the cost of such assets then these assets are to be shown in the Balance Sheet at nominal value.
- Fixed assets received by way of non-monetary grants (other than towards the Corpus Fund) are to be capitalized at value stated by corresponding credit to Capital Reserve.
- Depreciation is to be provided on Straight Line Method as per the rates specified in Income Tax Act, 1961.
- Depreciation is to be provided on pro rata basis. Further, Depreciation is provided on the opening value of block i.e. in case of excess depreciation than the opening value of block, it is restricted to the value of block to avoid the negative effect of the same.

3. Further, the financial accounts are prepared on the basis of significant accounting policies laid down in the above referred "MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011" and Accounting standard

prescribed by Institute of Chartered Accountants of India (the 'ICAI'). These significant accounting policies differ in certain cases from accounting standard prescribed by the ICAI. However, policies and formats approved by the Commission and CAG respectively have been followed. We feel that the format prescribed under the above referred Rules satisfy the requirement of giving true and fair view of the activities and state of affairs of the Commission.

4. Contingent Liability:

In the opinion of the Commission, there were no contingent liabilities outstanding at the end of the year.

5. The Comptroller & Auditor General has completed the audit of accounts for the Financial Years up to 2020-21. Various suggestions made in the Audit Reports have been considered / incorporated in the accounts.

6. Receipts such as application fees and fees for review of tariff order / proposal / tariff determination, filing fees for application and sale of various application / orders / drafts and regulations etc. and various charges received and interest received on STDR are treated as income.

7. Loans, Deposits and Other Current liabilities are subject to confirmation.

8. The Commission in 140th Commission decided that the lower staff of the Commission (below the grade of Dy. Director) be paid incentive of an amount equivalent to corresponding Grade Pay as monthly lumpsum incentive, w.e.f. 01.12.2013 and to submit said decision to the Government of Maharashtra for post-facto approval. As such all staff are paid monthly incentives equivalent to their grade pay w.e.f. 01.12.2013. Said decision was sent to the Government of Maharashtra vide letter dated 18.06.2014. Government of Maharashtra vide letter dated 21.10.2014 raised some queries which have been replied vide letter dated 25.11.2014. Reminders have been sent through letter dated 26.04.2016, 14.09.2016, 23.08.2017 and 09.05.2019. Accordingly, the GoM vide its letter dated 20.07.2019

(received on 29.07.2019) sought information regarding the proposal. Subsequently, the information is furnished vide letter dated 30.09.2019, 27.10.2021 and 03.06.2022 again requested to accord the approval. Further reply is awaited from Government of Maharashtra.

9. Figures of the previous years have been regrouped / rearranged whenever necessary in order to make the accounts presentable to suit the guideline.

10. Hon. Supreme Court through Order dated 17.09.2015 in case of Civil Appeal 6079 of 2011 in the matter of M/s MSEDCL v/s M/s Mulla Pravara has directed M/s MSEDCL to deposit disputed user charges, etc with MERC and has directed MERC to deposit the funds in fixed deposits with Nationalised Banks till final outcome of the case. As per the directions of Hon. Supreme Court the funds received from M/s MSEDCL are kept in fixed deposit with Canara Bank, Cuffe Parade Branch, Mumbai. As MERC is only the custodian of funds, the receipt of funds and amount invested in fixed deposits has not been taken into financial statements of the MERC. An amount of Rs. 533.32 Crores is received from M/s MSEDCL till 31.03.2022 on this account which has been deposited in fixed deposit with Canara Bank. The amount will be disposed of as per further directions of the Hon. Supreme Court. Rs. 1,539,022,234/- is interest accrued on above fixed deposit as on 31.03.2022.

11. Hon. Supreme Court through Order dated 16.10.2015 in case of Civil Appeal D32400 of 2011 in the matter of M/s MSEDCL v/s M/s Classic City had directed M/s MSEDCL to deposit disputed amount with MERC and had directed MERC to deposit the funds in fixed deposits with Nationalised Banks till final outcome of the case. As per the directions of Hon. Supreme Court the funds received from M/s MSEDCL were kept in fixed deposit with Canara Bank, Cuffe Parade Branch, Mumbai. As MERC was only the custodian of funds, the receipt of funds and amount invested in fixed deposits was not taken into financial statements of the MERC. Hon. Supreme Court of India vide Order dated 30.06.2016 in Civil Appeal No. 8837/2015 has directed to release the fixed deposit amount, with Canara Bank, to M/s Classic City. As per letter dated 04.01.2017, MERC has released fixed deposit on 05.01.2017 as per the

direction of Hon. Supreme Court order dated 30.06.2016. Rs. 276,363/- accrued interest is not repaid as the same is not specified under Order or claimed by the party.

12. In respect of the officers on deputation, rules and regulations as laid down by the policies of concerned Government Department (State Government, Central Government, MSEDCL, etc.) and deputation appointment order are followed.

13. As per Section 17 of MERC (Consumer Grievance Redressal Forum & Electricity Ombudsman) Regulations, 2020, the remuneration and other allowances payable to the Electricity Ombudsman will be determined by the Commission from time to time and shall be paid out of the Fund constituted under Section 103 of the Electricity Act. Further, Section 15.4 states that all expenses of the Electricity Ombudsman's office including that of Secretariat shall be paid out of the Fund i.e. State Electricity Commission Fund constituted under Section 103 of the Electricity Act. In the Financial Year 2021-22, a grant of Rs. 1.13 crore is paid to Electricity Ombudsman, Mumbai and Rs. 0.68 crore is paid to Electricity Ombudsman, Nagpur for expenses.

SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

The Significant Accounting Policies prescribed under "MERC (Maintenance of Accounts) Rules 2011" are as under:

1. Annual Accounts

The Annual Statements of Accounts are prepared in the Format prescribed by the Ministry of Industries, Energy & Labor of Government of Maharashtra.

2. Fund

Fund means 'Maharashtra Electricity Regulatory Commission Fund' as provided under Section 103 of 'The Electricity Act, 2003' under the head "Reserves and Surplus".

3. Method of Accounting

The financial statements are prepared on the basis of historical cost convention unless otherwise stated and on accrual basis method of accounting.

4. Maintenance of Accounts

The accounts are maintained on double entry book keeping system.

5. Revenue Recognition

a) The Government Grant in the nature of

contribution towards capital cost of setting up the project has been treated as Capital reserve.

- b) The Government Grants in respect of specific assets acquired have been shown as deduction from the cost of related assets.
- c) The Government Grants have been accounted on realization basis.
- d) The Bank interest has been accounted on the basis of Interest certificate / 26AS / actual calculation of accrued interest on investment.
- e) Receipts such as fees for annual license, documents, filing applications, grant of license and Annual Performance Review and various charges received have been shown under the head "Fees and charges" and are accounted on accrual basis method of accounting.

6. Expenditure

- a) All cost relating to object of the Commission is debited to their respective head under the group "Other Administrative Expenditure".
- b) Establishment expense includes Pay and Allowances made to the Members, Staff, and Staff on deputation and Contractual staff.

7. Fixed Assets

Fixed assets are stated at cost of acquisition inclusive of inward freight, duties and taxes and incidental and direct expenses related to acquisition less depreciation.

8. Depreciation

- a) Depreciation is provided on Straight Line Method as per the rates specified in the Income Tax Act, 1961.

- b) In respect of additions to/deductions from fixed assets during the year, depreciation is considered on pro-rata basis.
- c) Assets costing INR 5000 or less each are fully provided.

9. Investments

Surplus fund of the Commission has been invested in short term or long term Deposits in Nationalized/ Scheduled Commercial Bank or any Financial Institutions promoted by the Government as laid down in Maharashtra Electricity Regulatory Commission (Fund) Rules, 2005.

10. Retirement benefits

- a) Liability towards Gratuity is provided on accrual basis as per the Gratuity Act, 1972.
- b) Provision for accumulated leave encashment benefit to employees have been accrued and computed on the basis of Earned Leave Balance as on 31 March 2021.

11. Lease

Lease Expenses are expensed with reference to lease terms.

12. Foreign Currency Transactions

Transactions denominated in foreign currency have been accounted at the exchange rate prevailing at the date of transaction.

13. Deferred Revenue Expenditure

Deferred Revenue Expenditure is written off over a period of 5 years from the year it is incurred.

14. Other Accounting Standards

Other Accounting Standards which were not applicable during the year have not been reported.



MERC

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

१३वा मजला, केंद्र क्र. १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४००००५.

दूरध्वनी क्र.: ०२२-२२१६३९६४ / ६५ / ६९ • फॅक्स क्र.: ०२२-२२१६३९७६

संकेतस्थळ: www.merc.gov.in, www.mercindia.org.in • ई-मेल: mercindia@merc.gov.in

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

13th Floor, Center No. 1, World Trade Center, Cuffe Parade, Coloba, Mumbai - 400005.

Tel. No.: 022-22163964 / 65 / 69 • Fax No.: 022-22163976

Website: www.merc.gov.in & www.mercindia.org.in • E-mail: mercindia@merc.gov.in